

Nahar SPINNING MILLS LIMITED
CIN: L17115PB1980PLC004341
Regd. Office: 373, Industrial Area-A, Ludhiana-141003
Phone : 0161-2600701-705, Fax : 0161-222942
E-mail : secnsm@owmnahar.com, Website : www.owmnahar.com

NOTICE TO SHAREHOLDERS

Notice is hereby given to the Shareholders of the Company pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act, 2013 ("the Act") read with the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 ("the Rules") as amended from time to time that all shares in respect of which, the dividend has not been encashed/claimed by the shareholders for 7 (seven) consecutive years shall be transferred to the demat account of Investor Education and Protection Fund (IEPF) Authority. In compliance to the requirements set out in the Act and the Rules, the Company has already dispatched the communication individually to the concerned shareholders at their registered addresses by post or email (whose email ids are available), whose equity shares are liable to be transferred to IEPF under the Rules and requesting them to claim the dividend by 31st August, 2025. The Company has also uploaded the complete details of such shareholders and shares due for transfer to the IEPF account on its website at the link: https://www.owmnahar.com/spinning/pdf/pertaining_to_fy_2017-18.txt. Shareholders are requested to refer to the link to verify the details of unclaimed dividends and the shares that are due to be transferred to the IEPF.

Notice is also hereby given to all such shareholder(s) to forward the requisite documents as mentioned in the aforesaid communication to the Company or Registrar and Transfer Agent: M/s. Alankit Assignments Limited, Unit: Nahar Spinning Mills Ltd., Alankit House, 4E2, Jhandewalan Extension, New Delhi-110055, on or before 31st August, 2025 with a request for claiming the unpaid dividend for the financial year 2017-18 onwards so that the shares are not transferred to IEPF. Shareholders are requested to note that in case no communication is received, the equity shares in respect of which the dividend remains unclaimed, shall be transferred by the Company to IEPF Authority as per IEPF Rules, without any further notice to the shareholders.

The shareholders may please note that the details uploaded by the Company on its website shall be deemed adequate notice in respect of issue of the duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of physical share(s) to the IEPF Authority.

Please note that, both the unclaimed dividend and the shares transferred to the IEPF including all the benefits accruing on such shares, if any, can be claimed back from the IEPF Authority, after following the procedure prescribed by the Rules by making an application electronically (Form IEPF-5). Shareholders can also refer to the details available on www.iepf.gov.in in this regard. No claim shall lie against the Company with respect to the unclaimed dividends and shares transferred to the IEPF Authority pursuant to the Rules.

In case shareholders have any query on the subject matter and the Rules, they may contact the Compliance Officer at 0161-5066255 or write an email at: secnsm@owmnahar.com or Company's Registrar and Transfer Agent at Tel. 011-42541234, e-mail: rita@alankit.com.

For Nahar Spinning Mills Limited

Place: Ludhiana
Date: 03.07.2025

Cummins India Limited
Regd. Office: Cummins India Office Campus, Tower A, 5th Floor, Survey No. 21, Balewadi, Pune 411 045, Maharashtra, India
(CIN: L29112PN1962PLC012276)
Tel.: (020) 67067000 Fax: (020) 67067015
Email : oil.investors@cummins.com
Website: www.cumminsindia.com

INFORMATION REGARDING 64th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE/OTHER AUDIO-VISUAL MEANS

Notice is hereby given that the 64th Annual General Meeting ('AGM') of Cummins India Limited ('the Company'), will be held on **Friday, August 08, 2025 at 09:30 a.m. (IST)** through Video Conference ('VC')/Other Audio Visual Means ('OAVM') in compliance with General Circular 09/2024 dated September 19, 2024 issued by Ministry of Corporate Affairs (MCA) read with other relevant circulars issued in this regard (hereinafter collectively referred to as "the Circulars") and all other applicable laws, to transact the businesses as set out in the Notice convening the AGM which will be circulated to the Members in due course.

In accordance with the aforesaid Circulars and SEBI circular SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024, the Notice of the AGM along with the Annual Report of the Company for the Financial Year 2024-25 will be sent only by e-mail within the statutory timelines, to all the Members whose e-mail addresses are registered with the Company, MUFG Intime India Private Limited (RTA), National Securities Depository Limited (NSDL) and Central Depositories Services (India) Limited ('CDSL'). The Company shall send a physical copy of the Annual Report to those Members who request for the same at Cil.Investors@cummins.com mentioning their Folio no./DP ID and Client ID.

The Notice along with the Annual Report for Financial Year 2024-25 will also be made available on the website of the Company at <https://www.cummins.com/en/investors/india-annual-reports>, on NSDL's website at <https://www.evoting.nsdl.com> and on the website of the stock exchanges on which the securities of the Company are listed i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com respectively.

Pursuant to the provisions of Section 108 of the Company's Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (as amended), and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) 2015, as amended and the Circulars, the Company will provide the facility of remote e-voting to its Members in respect of the business(es) to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed NSDL to facilitate voting through electronic means. Accordingly, the facility of casting votes by a member using remote e-voting system during the remote e-voting period, as well as e-voting during the AGM will be provided by NSDL. Further, members who have voted through remote e-voting will be eligible to attend the AGM, however, they shall not be allowed to cast their vote again during the AGM. Detailed procedure for remote e-voting including the remote e-voting period and the manner of joining the AGM virtually will be provided in the Notice of the AGM.

Members holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the Company are requested to update the same by sending relevant documents to the RTA along-with duly filled 'Form ISR-1' available at <https://web.in.mpmf.com/KYC-downloads.html> to MUFG Intime India Private Limited, Unit: Cummins India Limited, C-101, 1st Floor, 247 Park L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083. Members holding shares in dematerialized mode are requested to register/update their email addresses with their respective DPs. The detailed process for registering of email addresses will be provided in the Notice convening the AGM.

Further, the members who are holding shares in physical form or who have not registered their email addresses with the Company/RTA can cast their vote through remote e-voting or through the e-voting system during the meeting, by following the detailed process which will be provided in the Notice convening the AGM.

The final dividend of Rs. 33.50/- per equity share of face value of Rs. 2/- each of the Company for the financial year 2024-25, as recommended by the Board of Directors, if approved by the Members at the AGM, shall be paid to those Members who are holding shares as on the **Record Date i.e. Friday, July 18, 2025**, in accordance with the timelines under the Companies Act, 2013, electronically to the Members who have updated their bank details for receiving dividend through electronic means. For Members who have not updated their bank details, are requested to update the same with their DPs where shares are held in dematerialized form, and with Company's RTA where the shares are held in physical mode for receiving dividends directly in their bank accounts electronically.

Kindly note that pursuant to the SEBI Master Circular No.: SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2024/37 dated May 7, 2024 read with SEBI circular No. SEBI/HO/MIRSD/POD-1/P/CIR/2024/81 dated June 10, 2024, w.e.f. April 1, 2024 the payment of dividend shall be made electronically to the security holders holding securities in physical form, only after furnishing mandatory KYC details (i.e. Valid PAN, contact details, bank account details and specimen signature) against their folios. In the absence of these KYC details, the Company shall withhold dividend till the date of Updation of KYC details and the said dividend payment shall be made through Electronic Mode only upon complying with the requirements of updation of KYC as provided in the aforesaid SEBI Circulars.

For Cummins India Limited

Place: Pune
Date: July 03, 2025

यूनियन बैंक
अफ इंडिया
भारत सरकार का उपक्रम

Union Bank of India
of India
A Government of India Undertaking

Central Office: Union Bank Bhavan, 239, Vidhan Bhavan Marg, Nariman Point, Mumbai - 400021
Website: www.unionbankofindia.co.in Email: investorservices@unionbankofindia.bank

NOTICE OF 23rd ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VC/OAVM AND INTIMATION OF CUT-OFF DATE

Dear Shareholder,

NOTICE is hereby given that the 23rd (Twenty Third) Annual General Meeting ("AGM") of the Shareholders of Union Bank of India ("Bank") will be held on **Friday, August 01, 2025 at 11.00 am (IST)** at Central Office, Union Bank of India, Mumbai (the deemed venue of the Meeting) through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) facility. Pursuant to General Circular No. 09/2024 dated 19th September 2024 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated 3rd October 2024 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") and in compliance with the provisions of the Act and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), Communication No. F. No. 747/2020-BOA dated 10th July 2020 of Ministry of Finance, Government of India, the AGM of the Bank is being conducted through VC/OAVM Facility, which does not require physical presence of members at a common venue. Accordingly, in compliance with the applicable provisions of the Regulations, 2015 and the above guidelines, the AGM of the Bank will be held through VC/OAVM.

The Shareholders are further informed that:

- The Notice of the AGM and the Annual Report including the financial statements for the year ended on March 31, 2025 will be sent only by email to all those shareholders, whose email addresses are registered with the Bank and with their respective Depository Participants (DP), in accordance with MCA Circulars and SEBI Circulars. Shareholders can join and participate in the AGM through VC/OAVM facility only. Shareholders participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum.
- The instructions for joining the AGM and the manner for participation in the remote e-voting or casting vote through the e-voting system during the AGM will be provided in the detailed Notice of the AGM.
- The Annual Report along with Notice of AGM will also be hosted on the website of the Bank i.e. www.unionbankofindia.co.in and the website of BSE www.bseindia.com and NSE www.nseindia.com.
- In case you have not registered your email address and / or not updated your bank account mandate for receipt of dividend with the Bank or Depository Participant, please follow below instructions to register your email ID / bank account:

Physical Shareholding



QR Code to get Form ISR 1

Prescribed Form ISR-1 pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/ MIRSD/ RTAMB/P/CIR/2021/655 dated November 3, 2021 at the following address:

KFin Technologies Limited

Unit: Union Bank of India

Selenium Tower B, Plot 31 & 32

Financial District, Nanakramguda

Hyderabad - 500032

Email: einward.ris@kfintech.com

Toll free: 1800 309 4001

Website: www.kfintech.com

You may also send scanned copy of the request letter to einward.ris@kfintech.com

The said form is available on the website of the Bank at www.unionbankofindia.co.in/english/important-announcement-to-physical-shareholders.aspx

Demat Holding

Please contact your Depository Participant (DP) with whom you are maintaining the demat account and register your email address as per the process advised by your DP.

- The detailed process of participating in the AGM through VC / OAVM is given in the Notice of the AGM.
- The bank shall dispatch the dividend warrants (if any) in due course to those shareholders who have not registered / updated their bank account mandate.
- Payment of Dividend is subject to applicable TDS (if any) as per Income Tax Act, 1961 (The Act) as amended. Deduction of TDS, if any, would depend on the residential status of the shareholders and the necessary documents submitted and accepted by the Bank in accordance with the applicable provisions of the Act.
- The Bank is obligated to deduct TDS based on the records available with RTA and no request will be entertained for revision of TDS return thereafter.
- Shareholders are therefore requested to furnish the necessary documents to our Registrar and Share Transfer Agent, M/s KFin Technologies Ltd at ris@kfintech.com
- Bank has fixed **Friday, 25th July 2025** as the Cut-off date for E-Voting and for determining entitlement of members for dividend of FY 2024-25, if declared at the AGM.

By order of the Board of Directors

For UNION BANK OF INDIA

Sd/-

Mangesh Mandrekar

Company Secretary

Place: Mumbai

Date: 02.07.2025

CORRIGENDUM

Published in Business Standard Mumbai (English Daily) on Thursday dated 03/07/2025
Notice of Disclosure of District Deputy Registrar Co-operative Society, Mumbai (1) City Office, in which, due to an oversight, instead of printing Mr. Ruiya Mehta Unit No. 01 in the subject, it has been wrongly published as Mr. Vasant R Mehta Unit No. 30. However, it should be read as **Mr. Ruiya Mehta Unit No. 01** in the subject. There is no changes in the rest of the Public Notice.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given on 04th July 2025 by The Ghatkopar Manek Cooperative Housing Society Ltd Garden Lane Sanghani Estate Ghatkopar (West) Mumbai 400086 that our member Mrs. Vanitaben Mohanlal Bhojani passed away on 05/11/2024. She had executed form no 15-B Nomination in favor of Mrs Sheetal Ashish Rangawala and Mrs Minal Rajendra Thakkar her Niece's as her legal heir on 13/01/2014 duly registered in society on 29.12.2014. The Nominer's have applied to the Society for Execution of Nomination and transfer of Shares in the Society in their favor. Notice is hereby given that any Person having claim/Objection to the Transfer of the Shares to the Nominer's should inform in writing to the society with all proofs and Documents supporting their Claims within 15days to the Society Office failing which the society shall proceed with the Execution of Nomination.

Sd/-
Secretary

The Ghatkopar Manek Cooperative Housing Society Ltd.

PUBLIC NOTICE

This is to inform that, my client Shree Ostwal Builders Ltd., and Smt. Venubai Bhalchandra Choudhary and others had executed agreement (Vacchan Chitti) dated 01.08.2009 ("Said Agreement") in respect of land bearing Survey No. 77 Hissa No. 2/3 adm. 0-14-7 H.R.P. and Survey No. 77 Hissa No. 2/6 adm. 0-22-8 H.R.P. both situated at Village Umelte, Taluka Vasai, District Palghar (Old District Thane). By this paper notice my client declare that, for the purpose of submitting the Said agreement in Special Civil Suit No. 59/2014 (which is filed by my client concerning to Said Property), on 03.07.2025 my client has searched the said agreement, but even after heavy search Said agreement is not traced, its misplaced/lost. My client states that he has not given the Said agreement to anyone nor they mortgaged the Said agreement with any banks/financial institution. If any person/s found the said agreement then please handover the same to my client at their address Ostwal House, Opp. Shivar Garden, Mira Road East, District Thane. If in case it's appear that anyone misused or missing the said agreement then he/she/they will be prosecuted as per law.
Date: 04.07.2025.

Sd/-

Adv. Vivek N. Bhutada

D/303, Barkha, Sector-3, Vasant Nagri,

Vasai (E), Dist. Palghar - 401 208.

Mob. No. 9766450397.

(UltraTech Cement Ltd.)

Regd. Off. 'B' Wing, Ahura Centre, 2nd Floor., Mahakali Caves Road, Mumbai Maharashtra, 400093

Notice is hereby given that the certificate for the undermentioned securities of the company has been lost/misplaced, and the holders of the said securities/applicants has/have applied to the company to issue duplicate certificate.
Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate certificate without further intimation.

Name of the holders/ joint holder	Folio No.	No. of shares (Rs. 10/- F.V)	Certificate No.(s)	Distinctive No.(s)
Roshen Alkazi Faisal Alkazi	03695883	200 Shares of Face Value Rs.10/-	9575	30353009-30353208

Place: Mumbai, Date: 04/07/2025

Faisal Alkazi



HIND RECTIFIERS LIMITED

CIN : L28900MH1958PLC011077

Registered Office : Lake Road, Bhandup (W), Mumbai-400078

Tel.: +91-22-49601775 Email: investors@hirect.com, www.hirect.com

NOTICE OF 67th ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the 67th Annual General Meeting (AGM) of the Company will be held on **Tuesday, July 29, 2025 at 1.00 p.m. (IST)** through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) to transact the business, as set out in the Notice of the AGM. The Company has sent the Notice of the AGM along with the Annual Report for Financial Year (FY) 2024-25 on Thursday, July 3, 2025 by electronic mode to those Members whose e-mail IDs are registered with the Company or National Securities Depository Limited (NSDL)/Central Depository Services (India) Limited (CDSL), collectively (Depositories) in accordance with the Ministry of Corporate Affairs (MCA) General Circular No. 09/2024 dated September 19, 2024 read with the circulars issued earlier in this regard and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated October 3, 2024. The requirement of sending physical copies of the Annual Report is being dispensed with. Physical copies of the Annual Report for FY 2024-25 will be sent only to those members who specifically request for the same.

Further, in accordance with Regulation 36(1)(b) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI Listing Regulations), a letter providing a web-link and QR code for accessing the Annual Report is being sent to those Members who have not registered their e-mail IDs.

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013, read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, Regulation 44 of the SEBI Listing Regulations and the Secretarial Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India, the Members are provided with the facility of remote e-voting only before as well as during the 67th AGM, to cast their votes on all resolutions set forth in the Notice of the AGM using electronic voting system provided by NSDL. The voting rights of Members shall be in proportion to the equity shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Tuesday, July 22, 2025 (cut-off date). A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the Depositories as of the cut-off date shall only be entitled to avail the facility of remote e-voting before the AGM or e-voting during the AGM. A person who is not a member as on the cut-off date should treat this Notice of AGM for information purpose only.

Members may attend and participate in the AGM only through the VC/OAVM facility, as stated in the Notice. There will be no provision for physical attendance. Members joining via VC/OAVM shall be counted towards quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

The Company has provided remote e-voting facility, including during the AGM, to enable Members to vote on all resolutions set out in the Notice. Detailed instructions for e-voting, VC/OAVM participation, and email registration are available in the AGM Notice.

The remote e-voting period commences on Thursday, July 24, 2025 from 9.00 a.m. (IST) and ends on Monday, July 28, 2025 till 5.00 p.m. (IST). The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time. Members who vote before the AGM may attend via VC/OAVM but cannot vote again on the same resolutions.

The facility of e-voting will also be made available during the AGM and the Members attending the AGM, who have not cast their votes by remote e-voting, will be eligible to cast their votes through e-voting during the AGM. Once the vote on a resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently.

Members holding shares in physical mode should update their email addresses by writing to the RTA at info@adroitcorporate.com, while those in demat mode should update them with their respective Depository Participants.

Any person holding shares in physical form and non-individual shareholders who acquire shares of the Company after dispatch of the Notice and hold shares as of the cut-off date may obtain the User ID and Password for voting and attending the AGM by sending a request to evoting@nsdl.com. However, if already registered with NSDL, they may use their existing credentials. Individual shareholders in dematerialized mode who acquire shares after dispatch of Notice and hold them as of the cut-off date may follow the steps mentioned in the AGM Notice.

If you have forgotten your password, it can be reset using the "Forgot User Details/Password" or "Physical User Reset Password" option at www.evoting.nsdl.com or by calling 022-4886 7000. Individual shareholders who acquire shares after dispatch of the Notice and hold them in Demat mode as on the cut-off date may follow the steps under "Access to NSDL e-Voting system" provided in the AGM Notice.

The Register of Members and Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, July 23, 2025 to Tuesday, July 29, 2025 (both days inclusive). A dividend of ₹2.00 per equity share of ₹2 each, if declared at the AGM, will be paid within a week from its conclusion, after deducting applicable TDS, to (a) all beneficial owners of shares in dematerialized form as per data from NSDL and CDSL as of the close of business on Tuesday, July 22, 2025, and (b) all members holding shares in physical form as of that date, after accounting for valid transmission or transportation requests.

The Board has appointed Mr. Mahesh Soni (Membership No. 3706), or failing him, Ms. Sonia Chettiar (Membership No. 27582), of GMJ & Associates, Practising Company Secretaries, as the Scrutinizer for conducting the e-voting process in a fair and transparent manner.

The results of the remote e-voting and votes cast during the AGM shall be declared within two working days from the conclusion of the AGM. The results declared, along with the Scrutinizer's Report, shall be placed on the Company's website www.hirect.com and on the website of NSDL www.evoting.nsdl.com immediately after their declaration, and communicated to the Stock Exchanges where the Company's Equity Shares are listed viz BSE and NSE and be made available on their respective websites viz www.bseindia.com and www.nseindia.com.

For details relating to e-voting, please refer to the Notice of the AGM. If you have any queries relating to e-voting, please refer the FAQs for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of <https://www.evoting.nsdl.com> or call on +91 22 48867000 or send the request to Mr. Sanjeev Yadav, Assistant Manager, NSDL at evoting@nsdl.com and for queries related to joining the AGM through VC/OAVM please call on +91 22 48867000 or also contact Mr. Sanjeev Yadav, Assistant Manager-NSDL at evoting@nsdl.com.

Helpdesk for individual shareholders holding securities in demat mode for any issues related to login through Depositories i.e. NSDL and CDSL:

Login type	Helpdesk details
Securities held with NSDL	Members facing any issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.com or call at +91 22 48867000
Securities held with CDSL	Please contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at toll free no. 1800 21 09911

The Notice and Annual Report for FY 2024-25 are available on the following websites (a) Company - <https://hirect.com/financials-annual-reports/> (b) BSE Limited - www.bseindia.com (c) National Stock Exchange of India Limited - www.nseindia.com and (d) NSDL - <https://www.evoting.nsdl.com>

By Order of the Board of Directors

For HIND RECTIFIERS LIMITED

Sd/-

Meenakshi Anchlia

Place : Mumbai

Date : July 3, 2025

Company Secretary & Compliance Officer

TENDER CARE

— Advertorial

CANARA BANK CELEBRATES 120TH FOUNDATION DAY

Canara Bank is celebrating its 120th Foundation Day with a renewed focus on customer-centric innovation and inclusive banking. Established in 1906, the Bank has grown as one of the pioneers of India's banking sector with a strong legacy and trust. In a landmark move, Canara Bank had recently announced the removal of the minimum balance requirement



across all savings accounts. This significant step ensures that every customer, regardless of their financial background, can access and maintain a savings account without the burden of maintaining a minimum balance. Demonstrating its significant financial prowess, Canara Bank's global business stands at over ₹25 lakh crore. As Canara Bank completes 120 glorious years of service to the nation, Canara Bank MD & CEO, Shri Satyanarayan Raju, stated, "My heart brims with immense gratitude. This remarkable milestone is a testament to the enduring trust of over 12 crore customers, the steadfast commitment of our stakeholders, and the unwavering support of our well-wishers across the Nation. From our humble inception on 1st July, 1906 to today—standing strong with over 9,800 branches nationwide—our journey has been defined by the core values of Trust, Togetherness, and Transformation. These values continue to inspire us as we move forward with purpose, innovation, and a deep sense of responsibility towards nation-building."

TMB EXPANDS FOOTPRINT WITH TWO NEW BRANCHES IN TAMIL NADU AND BENGALURU



Tamilnad Mercantile Bank has opened Two New Branches with onsite ATM / CRM at Kayarambedu - Chengalpattu District and Malleswaram - Bangalore
Kayarambedu - Chengalpattu District - 584th Branch
The branch was declared opened by Dr. M. Rajesh, M.B.B.S., Block Medical officer, Government Primary Health Centre, Nandhivaram, Chengalpattu District.
Malleswaram - Bangalore - 585th Branch
The branch was declared opened by Shri. H.B. Jairaj, Chairman - H.R.B. Group, Bangalore.
Regional Heads, Officers, staff members from the Bank, customers and general public were present to grace the function. Shri. Salee S Nair, MD & CEO, Tamilnad Mercantile Bank Limited (TMB) said, "Our bank has opened Two New Branches today at Kayarambedu - Chengalpattu District and Malleswaram - Bangalore, we also have plans to open many more branches in the near future covering Pan India. It gives us immense pleasure in sharing this momentous of expansion to all our stakeholders."

(Continued from previous page...)

Submission of final certificates: -For UPI from Sponsor Bank -For Bank ASBA from all SCSBs -For syndicate ASBA	UPI ASBA – Before 9:30 pm on T Day All SCSBs for Direct ASBA – Before 07:30 pm on T Day Syndicate ASBA - Before 7:30 pm on T Day
Finalization of rejections and completion of basis	Before 6:00 pm on T+1 day
Approval of basis by Stock Exchange	Before 9:00 pm on T+1 day.
Issuance of fund transfer instructions in separate files for debit and unlock. For Bank ASBA and fund transfer; Online ASBA - To all SCSBs For UPI ASBA — To Sponsor Bank	Intimation not later than 9:30 am on T+2 day. Completion before 2:00 pm on T+2 day for fund transfer; Completion before 4:00 pm on T+2 day for unlocking
Corporate action execution for credit of shares	Initiation before 2:00 pm on T+2 day and Completion before 6:00 pm on T+2 day
Filing of Listing Application with Stock Exchanges and Issuance of trading notice	Before 7:30 pm on T+2 day
Publish allotment advertisement	On the website of Issuer, Merchant Banker and RTA - before 9:00 pm on T+2 day in newspapers - on T+3 day but not later than T+4 day
Trading starts	T+3 day

Main Objects as per MoA of our Company: For information on the main objects of our Company, see “History and Certain Corporate Matters” on page 122 of the Prospectus and Clause III(A) of the Memorandum of Association of our Company. The MOA is a material document for inspection in relation to the Issue.
Liability of Members: The Liability of members of the Company is Limited.

Amount of Share Capital of Our Company and Capital Structure: For details of the share capital and capital structure of the Company see “Capital Structure” on page 57 of the Prospectus..

Name of the Signatories to the MOA of the Company and the number of Equity Shares held by them:

Original Signatories			Current promoters		
Name of Promoters	Face Value (₹)	No. of Shares	Name of Promoters	Face Value (₹)	No. of Shares
Flash Forge Private Limited	10	9,999	Sunil Menon	10	71,38,260
Sunil Menon	10	1	Gautam Makker	10	43,56,340

DISCLAIMER CLAUSE OF SEBI: Since the Issue is being made in terms of Chapter IX of the SEBI (ICDR) Regulations, 2018, the Draft Prospectus was not filed with and the SEBI shall not issue any observation on Offer Document. Hence, there is no such specific disclaimer clause of SEBI. However, investors may refer to the entire “Disclaimer Clause of SEBI” on page 195 of the Prospectus.

DISCLAIMER CLAUSE OF BSE: It is to be distinctly understood that the permission given by BSE Limited should not in any way be deemed or construed that the contents of the Prospectus or the price at which the equity shares are offered has been cleared, solicited or approved by BSE, nor does it certify the correctness, accuracy or completeness of any of the contents of the Prospectus. The investors are advised to refer to the Prospectus for the full text of the “Disclaimer Clause of the BSE” on page 198 of the Prospectus.

CREDIT RATING: As this is an issue of Equity Shares there is no credit rating for this issue.

TRUSTEES: As this is an Issue of Equity Shares, the appointment of trustees is not required.

FPO GRADING: Since the issue is being made in terms of Regulations 103, 104 of Chapter IV read with Regulation 281 of Chapter IX of the SEBI (ICDR) Regulations, 2018, there is no requirement of appointing an FPO Grading agency.

GENERAL RISKS: Investment in equity and equity-related securities involve a degree of risk and investors should not invest any funds in the Issue unless they can afford to take the risk of losing their investment. Investors are advised to read the risk factors carefully before taking an investment decision in the Issue. For taking an investment decision, investors must rely on their own examination of our Company and the Issue, including the risks involved. The Equity Shares in the Issue have not been recommended or approved by the Securities and Exchange Board of India (“SEBI”), nor does SEBI guarantee the accuracy or adequacy of the contents of this Prospectus. Specific attention of the investors is invited to “Risk Factors” beginning on page no. 20 of this Prospectus.

AVAILABILITY OF APPLICATION FORMS: Application Form can be obtained from the Registered Office of Company, CFF Fluid Control Limited, Tel. No: +91 - 22 - 40021599; Office of Lead Manager: Aryaman Financial Services Limited, Email: ipo@afsl.co.in, Tel No.: +91-22-6216-6999; Self Certified Syndicate Banks; Registered Brokers; Designated RTA Locations and Designated CDP Locations for participating in the Issue. Application Forms will also be available on the websites of the Stock Exchange and at all the Designated Branches of SCSBs, the list of which is available on the websites of the Stock Exchange and SEBI.

AVAILABILITY OF PROSPECTUS: Investors should note that Investment in Equity Shares involves a degree of risk and investors are advised to refer to the Prospectus and the Risk Factors contained therein, before applying in the Issue. Full copy of the Prospectus shall be available at the website of Stock Exchange at www.bseindia.com, the website of Lead Manager at www.afsl.co.in and the website of the Issuer Company at www.cffdefensys.com and the website of SEBI at www.sebi.gov.in.

APPLICATION SUPPORTED BY BLOCKED AMOUNT (ASBA): Investors may apply through ASBA. All potential investors are mandatorily required to participate in the issue through an Application Supported by Blocked Amount (“ASBA”) process. The investors are required to fill the ASBA forms and submit the same to their Banks which, in return will block the amount in the account as per the authority contained in ASBA form and shares. Hence, there will be no need of refund.

The ASBA application forms can also be downloaded from the website of National Stock Exchange of India Ltd. i.e. www.nseindia.com. For more details on the ASBA process, please refer to the details given in application forms and abridged prospectus and also please refer to the Section “Issue Procedure” on page no. 217 of the Prospectus.

BANKER TO THE ISSUE AND SPONSOR BANK : AXIS BANK LIMITED

UPI: UPI Bidders can also bid through UPI Mechanism

Note: Capitalized terms used herein and not specifically defined herein shall have the meaning given to such terms in the Prospectus.

Investors should read the prospectus carefully, including the risk factors beginning on page no. 20 of the prospectus before making any investment decision.

ASBA*	Simple, Safe, Smart way of Application- Make use of it!!!	Application Supported by Blocked Amount (ASBA) is a better way of applying to issues by simply blocking the fund in the bank account, investors can avail the same. For further details check section on ASBA below.
--------------	--	---

	UPI Now Available in ASBA For Retail Individual Investors.	For Details on the ASBA and UPI process, please refer to the details given in ASBA form and Abridged Prospectus. Please refer to the section “Issue Procedure” beginning on page no. 217 of the Prospectus. The process is also available on the website of National Stock Exchange of India Ltd. (www.nseindia.com), in General Information Document. List of Banks Supporting UPI is also available on the website of SEBI (www.sebi.gov.in).
---	---	--

In terms of the SEBI Circular No. CIR/CFD/POLICYCELL/11/2015, dated November 10, 2015 all potential investors shall participate in the Issue only through an Application Supported by Blocked Amount (ASBA) process providing details about the bank account which will be blocked by the Self-Certified Syndicate Banks (“SCSBs”) for the same. Further pursuant to SEBI circular bearing no. SEBIHO/CFD/DIL2/CIR/P/2019/76 dated June 28, 2019, for implementation of Phased II for the UPI facility, which is effective from July 01, 2019, all potential Bidders (except Anchor Investors) are required to mandatorily utilise the Application Supported by Blocked Amount (ASBA) process providing details of their respective ASBA accounts or UPI ID (in case of RIs), in which the corresponding Application Amounts will be blocked by the SCSBs or under the UPI Mechanism, as applicable. For details, please refer “Issue Procedure” beginning on page no. 217 of the Prospectus.

LEAD MANAGER TO THE ISSUE	REGISTRAR TO THE ISSUE	COMPANY SECRETARY AND COMPLIANCE OFFICER
 ARYAMAN FINANCIAL SERVICES LIMITED 60, Khatau Building, Ground Floor, Alkesh Dinesh Modi Marg, Fort, Mumbai – 400 001. Tel No.: +91-22 – 6216 6999 E-mail: ipo@afsl.co.in Website: www.afsl.co.in Investors Grievance E-mail: feedback@afsl.co.in Contact Person: Vatsal Ganatra / Harsha Lohia SEBI Registration Number: INM000011344	 CAMEO CORPORATE SERVICES LIMITED Subramanian Building, No. 1, Club House Road, Chennai – 600 002. Tel No.: +91 - 44 – 40020700 (5 Lines) E-mail: priya@cameoindia.com Investor Grievance Email: investor@cameoindia.com Website: www.cameoindia.com Contact Person: K. Sreepriya SEBI Registration. No.: INR000003753	 Sonika Mehta Company Secretary and Compliance Officer Reg Office: Plot No 01, Survey No 96, Kumbhivli Madap Khopoli, Khalapur, Raigarh-410203. Tel No.: +91 - 22 – 40021599 Email id: compliance@cffdefensys.com Investors can contact the Compliance Officer or the Registrar to the Issue in case of any pre-issue or post-issue related problems, such as non-receipt of letters of allotment, credit of allotted shares in the respective beneficiary account, etc.

For CFF Fluid Control Limited On behalf of the Board of Directors

Sd/-

Sunil Menon

Managing Director

DIN: 00409485

Date: July 03, 2025
Place: Mumbai

CFF Fluid Control Limited is proposing, subject to market conditions and other considerations, public issue of its Equity Shares and has filed the Prospectus with the Registrar of Companies, Mumbai. The Prospectus is available on the website of the Lead Manager at www.afsl.co.in the website of the BSE Limited (“BSE”) i.e. www.bseindia.com, and website of the Issuer Company at www.cffdefensys.com.

Investor should read the Prospectus carefully, including the Risk Factors on page 20 of the Prospectus before making any investment decision.

The Equity Shares have not been and will not be registered under the U.S. Securities Act 1933, as amended (the “Securities Act”) or any state securities laws in the United States and may not be issued or sold within the United States or to, or for the account or benefit of, “U.S. persons” (as defined in Regulation S of the Securities Act), except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the Securities Act. Accordingly, the Equity Shares will be issued and sold (i) in the United States only to “qualified institutional buyers”, as defined in Rule 144A of the Securities Act, and (ii) outside the United States in offshore transactions in reliance on Regulation S under the Securities Act and in compliance with the applicable laws of the jurisdiction where those offers and sales occur. The Equity Shares have not been and will not be registered, listed or otherwise qualified in any other jurisdiction outside India and may not be issued or sold, and Application may not be made by persons in any such jurisdiction, except in compliance with the applicable laws of such jurisdiction.

AdBaz

When industry giants speak, everyone listens.

In-depth Q&As with market mavens — every Monday in Business Standard.

To book your copy, SMS reachbs to 57575 or email order@bmail.in



Business Standard Insight Out

यूनियन बैंक ऑफ इंडिया

भारत सरकार का उपक्रम



Union Bank of India

A Government of India Undertaking

केंद्रीय कार्यालय: यूनियन बैंक भवन, 239, विधान भवन मार्ग, नरीमन पॉइंट, मुंबई - 400021
वेबसाइट: www.unionbankofindia.co.in **ई-मेल:** investorservices@unionbankofindia.bank

वीडियो कॉन्फ्रेंसिंग (वीसी) / अन्य ऑडियो विजुअल सुविधाओं (ओएवीएम) के माध्यम से 23वीं वार्षिक महासभा बैठक एवं कट ऑफ़ तारीख की सूचना

प्रिय शेयरधारक,

एतद्वारा सूचित किया जाता है कि यूनियन बैंक ऑफ इंडिया (“बैंक”) के शेयरधारकों की 23वीं (तेइसवीं) वार्षिक महासभा बैठक (“एजीएम”) शुक्रवार, दिनांक 01 अगस्त, 2025 को 11.00 बजे (आईएसटी) यूनियन बैंक ऑफ इंडिया, केंद्रीय कार्यालय, मुंबई (बैठक का अतिथित स्थान) में वीडियो कॉन्फ्रेंसिंग (वीसी) या अन्य ऑडियो विजुअल सुविधाओं (ओएवीएम) के माध्यम से आयोजित की जाएगी।

कॉर्पोरेट कार्य मंत्रालय (“एम्सीए परिसर”) द्वारा जारी सामान्य परिचय सं. 09/2024 दिनांक 19 सितंबर, 2024 और भारतीय प्रतिभूति और विनियम बोर्ड (“सेबी परिचय”) द्वारा जारी परिचय सं. सेबी/एचओ/सीएफडी/वीओडी-2/पी/सीआईआर/2024/133 दिनांक 3 अक्टूबर, 2024 और अधिनियमों के प्रावधानों एवं सेबी (सूचीबद्धता बाध्यताएं और प्रकटीकरण अपेक्षाएं) विनियम, 2015 (“सूचीबद्धता विनियम”), वित्त मंत्रालय, भारत सरकार के संशोधन सं. एफ.नं. 7/47/2020-बीओए दिनांक 10 जुलाई, 2020 के अनुपालन में, बैंक की एजीएम, वीडियो कॉन्फ्रेंसिंग/अन्य ऑडियो विजुअल सुविधा के माध्यम से आयोजित की जाती है, जिसके लिए सार्वजनिक स्थान पर सदस्यों की भौतिक उपस्थिति की आवश्यकता नहीं होती है। तदनुसार, विनियम, 2015 और उपरोक्त दिशानिर्देशों के लागू प्रावधानों के अनुपालन में, बैंक की एजीएम वीसी / ओएवीएम के माध्यम से आयोजित की जाएगी।

इसके अतिरिक्त शेयरधारकों को सूचित किया जाता है कि:

- सेबी शेयरधारकों को जिनका ई-मेल पता बैंक या उनके डिजिटली प्रतिभागियों (डीपी) में पंजीकृत है, उन्हें एम्सीए परिसरों एवं सेबी परिसरों के अनुसार एजीएम की सूचना और 31 मार्च, 2025 को समाप्त वर्ष के वित्तीय परिणामों सहित वार्षिक रिपोर्ट ई-मेल के माध्यम से भेजी जाएगी। शेयरधारक केवल वीडियो कॉन्फ्रेंसिंग (वीसी) / अन्य ऑडियो विजुअल सुविधाओं (ओएवीएम) के माध्यम से वार्षिक महासभा बैठक से जुड़ व शामिल हो सकते हैं। वीडियो कॉन्फ्रेंसिंग (वीसी) / अन्य ऑडियो वीडियो सुविधाओं (ओएवीएम) के माध्यम से वार्षिक महासभा बैठक में शेयरधारकों का शामिल होना कोसप की गणना के उद्देश्य हेतु किया जाएगा।
- एजीएम में शामिल होने हेतु निदेश तथा एजीएम के दौरान सुदूर ई-वोटिंग में सहभागिता के तरीके या ई-वोटिंग प्रणाली के जरिए मतदान करने के तरीके एजीएम नोटिस में विस्तृत रूप में प्रदान किए जाएंगे।
- एजीएम की सूचना सहित वार्षिक रिपोर्ट, बैंक की वेबसाइट www.unionbankofindia.co.in एवं बीएसई की वेबसाइट www.bseindia.com तथा एम्एसई की वेबसाइट www.nseindia.com पर भी उपलब्ध रहेगी।
- यदि आपका ई-मेल पता पंजीकृत नहीं किया है और/या बैंक या डिजिटली प्रतिभागी के पास लाभांश की प्राप्ति के लिए बैंक खाता मॉडेल अद्यतन नहीं किया है, तो कृपया अपनी ई-मेल आईडी/बैंक खाता पंजीकृत करने हेतु निम्नलिखित निदेशों का अनुपालन करें:

भौतिक शेयरधारिता	सेबी परिचय सं. सेबी/एचओ/एसआईआरएसडी/एसआईआरएसडी.आरटीएमबी/पी/सीआईआर/2021/655 दिनांक 3 नवंबर, 2021 के अनुसार निर्धारित फॉर्म आईएसआर-1 को निम्नलिखित पते पर भेजें: केएफएन टेक्नोलॉजिज लिमिटेड, यूनित: यूनियन बैंक ऑफ इंडिया, सेलेनियम टावर बी, ब्लॉक 31 एवं 32 फाइनेंशियल डिस्ट्रिक्ट, नानकनगामुडा हैदराबाद - 500032 ईमेल: einward.ris@kfintech.com टोल फ्री: 1800 309 4001 वेबसाइट: www.kfintech.com आप अपने अनुरोध पर की स्कैन प्रति einward.ris@kfintech.com पर भी भेज सकते हैं। उपरोक्त फॉर्म बैंक की वेबसाइट www.unionbankofindia.co.in/english/important-announcement-to-physical-shareholders.aspx पर भी उपलब्ध है।
डीमैट धारिता	कृपया अपने डिजिटली प्रतिभागी (डीपी) से संपर्क करें जिसके साथ आप डीमैट अकाउंट बनाए रख रहे हैं और अपने डीपी द्वारा सुझाई गई प्रक्रिया के अनुसार अपना ईमेल एड्रेस पंजीकृत करें।

- वीडियो कॉन्फ्रेंसिंग (वीसी) / अन्य ऑडियो विजुअल सुविधाओं (ओएवीएम) के माध्यम से वार्षिक महासभा बैठक में शामिल होने की विस्तृत प्रक्रिया एजीएम की नोटिस में दी गई है।
 - बैंक ऐसे शेयरधारकों को लाभांश वारंट यथा सभ्य प्रेषित करेगा जिन्होंने अपना बैंक खाता मॉडेल पंजीकृत / अद्यतन नहीं किया है।
 - लाभांश का भुगतान आयकर अधिनियम, 1961 (अधिनियम) यथा संशोधित रूप में लागू टीडीएस (यदि कोई हो) के अद्ययधीन है। टीडीएस की कटौती, यदि कोई हो, शेयरधारकों की आवासीय स्थिति एवं प्रस्तुत किए गए आवश्यक दस्तावेजों और अधिनियम के लागू प्रावधानों के अनुसार बैंक द्वारा स्वीकार किए जाने पर निर्भर करेगी।
 - बैंक, आरटीए के पास उपलब्ध रिक्तों के आधार पर टीडीएस काटने के लिए बाध्य है और उसके बाद टीडीएस रिटर्न के संशोधन के लिए किसी भी अनुरोध पर विचार नहीं किया जाएगा।
 - इसलिए शेयरधारकों से अनुरोध है कि वे हमारे रजिस्ट्रार और शेयर ट्रांसफर एजेंट, मैसर्स के एफ इन टेक्नोलॉजीज लिमिटेड को : <https://ris.kfintech.com/form15> पर आवश्यक दस्तावेज प्रस्तुत करें।
 - बैंक ने **शुक्रवार, दिनांक, 25 जुलाई, 2025** को ई-वोटिंग की कट-ऑफ तिथि निर्धारित की है तथा वित्तीय वर्ष 2024-25 के लाभांश हेतु सदस्यों की पात्रता, यदि एजीएम में घोषित होती है, तो निर्धारित की जाएगी।
- निदेशक मंडल के आदेशानुसार कृते यूनियन बैंक ऑफ इंडिया हरला / - मंगेश मांटेकर कंपनी सचिव**
- स्थान: मुंबई**
दिनांक: 02.07.2025



DOLLAR WEAR THE CHANGE

DOLLAR INDUSTRIES LIMITED (CIN: L17299WB1993PLC058969)
Registered Office: 'Om Tower', 15th Floor, 32, J. L. Nehru Road, Kolkata – 700071
Phone No. 033-2288 4064-66. **Fax No.** 033-22884063 **Website:** www.dollarglobal.in **E-mail:** investors@dollarglobal.in

NOTICE TO MEMBERS

NOTICE is hereby given that **32nd Annual General Meeting (AGM)** of Dollar Industries Limited (the ‘Company’) is scheduled to be held on **Friday, 25th July, 2025 at 11:30 am (IST)** via Video Conference/Other Audio-Visual Means (“VC/OAVM”), pursuant to General Circular No. 09/2024 dated 19th September, 2024, other Circulars issued by the Ministry of Corporate Affairs (“MCA”) from time to time, Master Circular No. SEBI/HO/CFD/PoD2/CIR/P/2023/120 dated 11th July, 2023, Circular No. SEBI/HO/CFD/CFD-POD-2/P/CIR/2023/167 dated 7th October, 2023 and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-POD-2/P/CIR/2024/133 dated 3rd October, 2024 issued by SEBI read with SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 to transact the business as set forth in the Notice convening the AGM. The “VC/OAVM” facility is being availed by the Company from **Central Depository Services (India) Limited (CDSL)**.

Members can attend and participate in the AGM through the “VC/OAVM ONLY”. The detailed instructions with respect to such participations have been provided in the Notice. Attendance of the Members through “VC/OAVM” will be counted for the purpose of reckoning the Quorum under Section 103 of the Companies Act, 2013.

MEMBERS MAY PLEASE NOTE THAT:-

- The Notice of 32nd AGM, Annual Report and other reports/documents (AGM documents) have been sent through electronic mode only to such Members whose e-mail addresses are registered with their respective Depository Participants (DPs) or the Company’s Registrar and Share Transfer Agent (RTA) - **M/s. Niche Technologies Private Limited**. In compliance with the SEBI Circular, no physical copies of AGM documents would be sent to any Members.
- The AGM related documents would be made available on the Company’s website at www.dollarglobal.in, website of CDSL at www.cdslindia.com, the Stock Exchange(s) - National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and BSE Limited at www.bseindia.com.
- Pursuant to Regulation 44 of the SEBI Listing Regulations and Section 108 of the Companies Act, 2013 and the Rules framed thereunder, the Company is providing e-Voting facilities to the Members of the Company holding shares either in physical or in dematerialized form as on the cut-off date i.e. Friday, 18th July, 2025 to cast their vote electronically through e-Voting services provided by CDSL on all resolutions set out in the Notice of the AGM. Please also note that:
 - The remote e-Voting period shall commence on Tuesday, 22nd July, 2025 at 9:00 a.m. (IST) till Thursday, 24th July, 2025, 5:00 pm (IST).** The remote e-Voting module shall be disabled thereafter and voting through electronic mode shall not be allowed beyond the said date and time.
 - Cut-off date:** Friday, 18th July, 2025
 - Pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and Regulation 42 of SEBI Listing Regulations, the Register of Members shall be closed from **Saturday, 19th July, 2025 to Friday, 25th July, 2025 (both days inclusive)** for the purpose of the AGM and payment of dividend.
 - Any person, who acquires shares of the Company and become Member of the Company after dispatch of the Notice and holding shares as on the cut-off date i.e. Friday, 18th July, 2025, may obtain the login-ID and sequence number by sending a request to RTA at nichetechnl@nichetechnl.com or to the Company at investors@dollarglobal.in.
- However, if the Member is already registered with CDSL for e-Voting then such Member can use his/her existing User ID and password for casting his/her vote.**
 - Members attending the AGM who have not casted their votes by remote e-Voting shall be eligible to cast their vote through e-Voting during the AGM. Members who have casted their votes through remote e-Voting shall be eligible to attend the AGM, however, shall not be eligible to vote again at the meeting.
 - In case you have any queries or issues regarding e-Voting, you may refer the Frequently Asked Questions (“FAQs”) and e-Voting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or contact them at toll free no. 1800 22 55 33.
- Manner of registering/ updating e-mail addresses:**
 - Members holding shares in dematerialized mode and who have not registered their e-mail addresses are requested to register their e-mail addresses and mobile numbers with their respective DPs to enable the Company/RTA to mail the Annual Report in future.
 - Members holding shares in physical mode who have not updated their e-mail addresses with the Company/ RTA are requested to update their e-mail addresses by writing to the Company/ RTA at investors@dollarglobal.in / nichetechnl@nichetechnl.com along with the scanned signed copy of the request letter providing their e-mail address, mobile number along with self-attested copies of PAN, proof of address and Share Certificate(s) to enable the Company/RTA to mail the Annual Report in future.
 - Post updation of e-mail ids, Members holding shares as on the cut-off date may request Company/ RTA for a copy of the Annual Report for FY 2024-25.
- Members holding shares in physical mode who have not updated their e-mail addresses with the Company/ RTA are requested to update their e-mail addresses by writing to the Company/ RTA at investors@dollarglobal.in / nichetechnl@nichetechnl.com along with the scanned signed copy of the request letter providing their e-mail address, mobile number along with self-attested copies of PAN, proof of address and Share Certificate(s) to enable the Company/RTA to mail the Annual Report in future.
- Members holding shares in physical mode who have not updated their e-mail addresses with the Company/ RTA are requested to update their e-mail addresses by writing to the Company/ RTA at investors@dollarglobal.in / nichetechnl@nichetechnl.com along with the scanned signed copy of the request letter providing their e-mail address, mobile number along with self-attested copies of PAN, proof of address and Share Certificate(s) to enable the Company/RTA to mail the Annual Report in future.
- Members holding shares in physical mode who have not updated their e-mail addresses with the Company/ RTA are requested to update their e-mail addresses by writing to the Company/ RTA at investors@dollarglobal.in / nichetechnl@nichetechnl.com along with the scanned signed copy of the request letter providing their e-mail address, mobile number along with self-attested copies of PAN, proof of address and Share Certificate(s) to enable the Company/RTA to mail the Annual Report in future.
- In case of any query or grievances connected to e-voting, please contact Mr. Moloy Biswas, Regional Manager (CDSL), Kolkata at phone (033) 2282-1376 or e-mail: helpdesk.evoting@cdslindia.com or moloyb@cdslindia.com.

For any clarification regarding the AGM documents or participation in the AGM, you may contact us at investors@dollarglobal.in.

For DOLLAR INDUSTRIES LIMITED
Sd/-
Abhishek Mishra
Company Secretary and Compliance Officer

Place: Kolkata
Date: 03.07.2025



नोंदणीकृत कार्यालय: ११ वा मजला, टॉवर ए, पेनिन्सुला बिझनेस पार्क, गणपतराव कदम मार्ग, लोअर परळ, मुंबई-४०००१३.
दूर: ०२२ ६६०६ १००० फॅक्स: ०२२ ६६५६ २६९९ कॉर्पोरेट आम्बेडरीटी नंबर: यु.६५९९०एमएच१९११एलसी०६०६०७
वेबसाईट: www.tatacapital.com

हे कळविण्यात येते की, टाटा कॅपिटल लिमिटेड ("कंपनी") ची ३४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ("एजीएम") कंपनी अधिनियम, २०१३ च्या प्रयोगे तत्तुदी आणि त्या अंतर्गत बनवलेले नियम सहवाचता निमम व्यवहार मंत्रालयाचे जारी केलेल्या ०५ मे, २०२० दिनांकित सन्सुल्ट क्र. २०/२०२० आणि १९ सप्टेंबर, २०२४ (एकत्रित सन्सुल्ट क्र. ०९/२०२४ (एकत्रित सन्सुल्ट क्र. "एमसीएम सर्व्हेल्स") च्या अनुपालनात व्हिडिओ कॉन्फरन्स ("व्हीसी")/अदर ऑडिओ व्हिड्युअल मिन्स ("ओव्हेल्यीएम") मार्फत मोलावण्यात येईल.

टाटा कॅपिटल लिमिटेडच्या सभासदांनी ३४ वी एजीएम गुव्वार, ३१ जुलै, २०२५ रोजी दु. २.३० वा. एजीएम निमंत्रणाच्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्यासाठी नॅशनल सिस्कुयरीटिज डिपॉझिटरीज लिमिटेड ("एनएसडीएल") ने पुरवलेल्या व्हीसी/ओव्हेल्यीएम सुविधेमाफत होईल.

सभासद फक्त व्हीसी/ओव्हेल्यीएम सुविधेमाफत एजीएममध्ये हजर राहून सहभागी होऊ शकतात. ज्याचे तपशील एजीएमच्या सूचनेत कंपनीकडून पुरवले जातील त्यानुसार, कृपया ध्यानात ठेवावे की, व्यक्ति: कंपनीच्या ३४ व्या एजीएमला हजर राहून सहभागी होण्याची कोणतीही तत्तुद नाही. व्हीसी/ओव्हेल्यीएम मार्फत एजीएमला हजर राहणाऱ्या सभासदांना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्या पुर्तिसाठी विचारात घेतले जाईल.

ज्यांनी त्यांचे ई-मेल अड्रेसेस रजिस्ट्रार अँड ट्रान्स्फर एजंट/डिपॉझिटरीज/डिपॉझिटरी पार्टीसिपंटस (डीपीज) कडे नोंदवले असतील त्या सभासदांना इलेक्ट्रॉनिक पध्दतीने आ. व. २०२४-२५ साठी कंपनीच्या वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना पाठवली जाईल. पुढे, एसीए सर्व्हेल्स नुसार, ३४ व्या एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवालाच्या प्रत्यक्ष प्रती कोणत्याही सभासदाला पाठवल्या जाणार नाहीत. अनुवृत्ती त्यांचे ईमेल अड्रेसेस नोंदवले नाहीत अशा डिमेंट स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी कृपया त्यांचे ई-मेल अड्रेस आणि मोबाईल क्रमांक त्यांच्या डीपीजकडे नोंदवावेत.

आ. व. २०२३-२४ साठी कंपनीच्या वार्षिक अहवालासह एजीएमची सूचना कंपनीची वेबसाईट www.tatacapital.com वर उपलब्ध असेल. पुढे, एजीएमची सूचना एनएसडीएलच्या वेबसाईट www.evoting.nsdl.com वर आणि नॅशनल टॉक ऑफ एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडची www.nseindia.com आणि बीएसई लिमिटेडची www.bseindia.com वर सुध्दा उपलब्ध असेल.

सूचना तिसऱ्या सर्व सभासदांना एजीएमच्या सूचनेत मांडलेल्या सर्व उदाहरांवर त्यांची मते देण्यासाठी एनएसडीएलची रिमोट ई-व्होटिंग सुविधा ("रिमोट ई-व्होटिंग") पुरवताना आमत होत आहे. त्या शिवाय, कंपनी एजीएममध्ये रिमोट ई-व्होटिंग मार्फत मतदानाची सुविधा सुध्दा पुरवत आहे. एजीएम आधी रिमोट ई-व्होटिंगसाठी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात त्यांचे लॉगिन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करण्याकरिता एजीएमच्या सूचनेतील प्रक्रिया अनुसरावी.

सभासदांनी कृपया ध्यानात ठेवावे की, डीपीजच्या प्रयोगेच्या विनियमांनुसार, ह्या एजीएममध्ये सहभागांवर कंपनीच्या सभासदांनी घोषणा केल्यास लाभांश प्रदानसाठी कंपनीला संबंधित डीपीजनी दिलेले त्यांचे बँक तपशील विचारात घेतले जातील आणि अशा बँक तपशीलात बदल/वाढ/बगळणे यासाठी सभासदांकडून करण्यात आलेली कोणतीही थेट विनती कंपनी विचारात घेणार नाही. त्यानुसार, डिमेंट स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सभासदांनी त्यांच्या संबंधित डीपीजकडे त्यांचे इलेक्ट्रॉनिक बँक मॅंडेल अद्ययावत ठेवावेत.

इलेक्ट्रॉनिक बँक मॅंडेल नोंदवले नसल्यामुळे, सभासदांना इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिस किंवा अन्य कोणत्या माध्यमानुन त्यांच्या बँक खात्यात थेट लाभांश प्राप्त होऊ शकला नाही तर, कंपनी अशा सभासदांना त्यांच्या नोंदवलेल्या पत्त्यावर डिमांड ड्राफ्ट पाठवेल.

वित्त अधिनियम, २०२० ने सुधारित आयकर अधिनियम, १९६१ ("अधिनियम") नुसार, १ एप्रिल, २०२० नंतर कंपनीकडून प्रदान किंवा वितरित केलेले लाभांश, भागधारकांच्या हाती पडताना कर प्राप्त असतील. म्हणून कंपनीने ह्या एजीएममध्ये सहभागांवर कंपनीच्या सभासदांकडून घोषित इच्छायस, लाभांशांचा प्रदान करते वेळी उद्गम्य कर कायणे आवश्यक आहे. म्हणून, लागू असलेले योग्य टीडीएस दर उक्थण्यासाठी, भागधारकांनी कृपया २० जुलै, २०२५ रोजी किंवा त्यापूर्वी अधिनियम नुसार, एजीएमच्या सूचनेत विनिर्दिष्टित केले जाणारे संबंधित दस्तावेज सादर करावेत.

व्हीसी/ओव्हेल्यीएममार्फत एजीएमला हजर राहणे किंवा रिमोट ई-व्होटिंग बाबत कोणत्याही चौकशी किंवा समस्या असल्यास, सभासद कंपनीला investors@tatacapital.com येथे लिहू शकतात. सभासद www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शन येथे उपलब्ध भागधारकांसाठी फ्रिक्वेंटली आरखेड क्वेश्चन्स (एफएक्यूज) आणि भागधारकांसाठी ई-व्होटिंग युजर मॅनुअल बाबत किंवा ०२२-४८८८७००० वर कॉल करावा किंवा एक विनंती evoting@nsdl.com येथे श्री. सुकेथ शेठ्टी, असिस्टंट मॅनेजर - एनएसडीएल येथे पाठवावी.

संचालक मंडळाच्या आदेशावरून

टाटा कॅपिटल लिमिटेड साठी

सही/-
संरिता काक्रेडर
वित्त लिगल अँड कॉम्प्लायन्स अँड कंपनी समन्वयक
दिनांक : ३ जुलै, २०२५

फॉर्म क्र. सीएए. २

(कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३०(३) आणि कंपनीज (कॉम्प्रोमायझेस, अँर्रजमेंटस अँड अँग्लमेगेशन्स) कलम, २०१६ च्या नियम ६ आणि ७ ला अनुसरून)

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणसमोर, मुंबई खंडपीठ

सी. ए. (सीए)/८० (एमबी)/२०२५

चैतन्य इंडिया फिन क्रेडिट प्रायव्हेट लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालय - सनशाईन टॉवर, लेवल २०, सेनापती बापट मार्ग, एल्फिन्स्टन रोड, मुंबई ४०००१३. ईमेल: neeraj.m.jain@svatantra.adityabirla.com. CIN: U67190MH2009PTC427833

स्वतंत्र मायक्रोफिन प्रायव्हेट लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालय - सनशाईन टॉवर, लेवल २०, सेनापती बापट मार्ग, एल्फिन्स्टन रोड, मुंबई ४०००१३. ईमेल: surinder.bhatia@svatantra.adityabirla.com. CIN: U74120MH2012PTC227069

...तिसरी अर्जदार कंपनी/हस्तांतरित कंपनी

दुसऱ्या अर्जदार कंपनीचे सुरक्षित नोंत -कन्व्हर्टेबल डिबेंचर धारक, दुसरी अर्जदार कंपनी आणि तिसऱ्या अर्जदार कंपनीचे असुरक्षित नोंत -कन्व्हर्टेबल डिबेंचर धारक आणि तिसऱ्या अर्जदार कंपनीचे सुरक्षित धनको आणि असुरक्षित धनकोच्या सभेच्या सूचनेची जाहीरात.

सूचना याद्वारे देण्यात येते की, दिनांक १० जून, २०२५ रोजीच्या आदेशाद्वारे ("आदेश") समाननीय राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण ("एनसीडीएल") च्या मुंबई खंडपीठाने स्वतंत्र प्रॉसेड्यर क्वेश्चनर लिमिटेड ("पहिली हस्तांतरक कंपनी") आणि चैतन्य इंडिया फिन क्रेडिट प्रायव्हेट लिमिटेड ("दुसरी हस्तांतरक कंपनी") सह स्वतंत्र मायक्रोफिन प्रायव्हेट लिमिटेड ("हस्तांतरित कंपनी") आणि त्यांच्या संबंधित भागधारकांच्या दरम्यान एक्झिक्युटिवी योजना ("योजना") सुधारणेसह किंवा शिवाय विचारात घेणे आणि योग्य बदलासस मंजूर करण्यासाठी दुसऱ्या अर्जदार कंपनीचे सुरक्षित नोंत कन्व्हर्टेबल डिबेंचर धारक ("सुरक्षित एनसीडी धारक"), दुसरी अर्जदार कंपनी आणि तिसऱ्या अर्जदार कंपनीचे असुरक्षित नोंत कन्व्हर्टेबल डिबेंचर धारक ("असुरक्षित एनसीडी धारक") आणि तिसऱ्या अर्जदार कंपनीचे सुरक्षित धनको आणि असुरक्षित धनकोची सभा घेण्याचे निर्देश दिले आहेत.

सदर आदेशाला अनुसरून, दुसरी अर्जदार कंपनी आणि तिसरी अर्जदार कंपनीची वरील सदर सभा ही संबंधित सिस्युरटी धारक आणि धनको जसे असलेले तसे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय संबंधित बैठका व्हिडिओ कॉन्फरन्सिंग ("व्हीसी") किंवा अदर ऑडिओ व्हिड्युअल मिन्स ("ओव्हेल्यीएम") मार्फत घेण्यात येणार आहे.

सदर आदेश आणि त्यातील निर्देशाना अनुसरून पुढे सूचना याद्वारे देण्यात येते की, दुसऱ्या अर्जदार कंपनीच्या सुरक्षित एनसीडी धारकांची सभा ही व्हीसी मार्फत मंगळवार, १९ ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ६:०० वा. (भाप्रवे) घेण्यात येणार आहे, दुसऱ्या अर्जदार कंपनीच्या असुरक्षित एनसीडी धारकांची सभा ही व्हीसी मार्फत मंगळवार, १९ ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ४:०० वा. (भाप्रवे) घेण्यात येणार आहे, तिसऱ्या अर्जदार कंपनीच्या असुरक्षित एनसीडी धारकांची सभा ही व्हीसी मार्फत मंगळवार, १९ ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ४:०० वा. (भाप्रवे) घेण्यात येणार आहे, तिसऱ्या अर्जदार कंपनीच्या असुरक्षित एनसीडी धारकांची सभा ही व्हीसी मार्फत मंगळवार, १९ ऑगस्ट २०२५ रोजी दु. २:०० वा. (भाप्रवे) घेण्यात येणार आहे, संबंधित वेळी दुसऱ्या अर्जदार कंपनीचे सुरक्षित एनसीडी धारक, दुसरी अर्जदार कंपनी आणि तिसऱ्या अर्जदार कंपनीचे असुरक्षित एनसीडी धारक आणि तिसऱ्या अर्जदार कंपनीचे सुरक्षित धनको आणि असुरक्षित धनकोंना सभेला हजर राहण्याची विनंती करण्यात येत आहे.

सदर आदेशात आदेशाला अनुसरून बोलाविण्यात आली असल्यामुळे दुसऱ्या अर्जदार कंपनीचे सुरक्षित एनसीडी धारक, दुसरी अर्जदार कंपनी आणि तिसऱ्या अर्जदार कंपनीचे असुरक्षित एनसीडी धारक आणि तिच्या अर्जदार कंपनीचे सुरक्षित आणि असुरक्षित धनकोंची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक नाही. त्यानुसार सुरक्षित एनसीडी धारक, असुरक्षित एनसीडी धारक, सुरक्षित धनको आणि असुरक्षित धनकोद्वारे प्रतिपक्षी व्यक्ती नियुक्तीची सुविधा सभेसाठी उपलब्ध होणार नाही. तथापी प्रधिकृत प्रतिनिधींमार्फत मतदानाला परवानगी देण्यात येईल. सदर योजना, कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० आणि २३२ सहवाचता कलम १०२ आणि इतर प्रयोगे तत्तुदी आणि कंपनीज (कॉम्प्रोमायझेस, अँर्रजमेंटस अँड अँग्लमेगेशन्स) कलम, २०१६ च्या नियम ६ अंतर्गत स्पष्टीकरणात्मक विवरणापत्राची प्रत सभेच्या तारखेवर्ती शनिवार, रविवार आणि महाराष्ट्रातील सार्वजनिक सुट्ट्यांच्या वाळून सर्व कामकाजाच्या दिवशी सा. १०:०० ते सायं. ६:०० वा. दरम्यान दुसरी अर्जदार कंपनी आणि तिसऱ्या अर्जदार कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयातून विनामूल्य प्राप्त करता येतील.

एनसीएलटीने तिच्या कोणत्याही तहकूबीसह दुसऱ्या अर्जदार कंपनीचे सुरक्षित एनसीडी धारक, दुसरी अर्जदार कंपनी आणि तिसऱ्या अर्जदार कंपनीचे असुरक्षित एनसीडी धारक आणि तिच्या अर्जदार कंपनीचे सुरक्षित आणि असुरक्षित धनकोंच्या सभेचे अग्र्यस म्हणून श्री. एस. एन. अनंथासुब्रमणियन, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, (एफ क्र.एफ४२०६) किंवा ते नसल्यास श्री. राजेश खोली, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, एम क्र. एफ४०४८) यांची नियुक्ती केली आहे. वरील नमुद योजना जरी वरील सदर सभेत मंजूर करण्यात आली तरी ती त्यांनंतर समाननीय एनसीएलटीच्या मंजुरीच्या अधीन राहिल.

दुसऱ्या अर्जदार कंपनीचे सुरक्षित एनसीडी धारक, दुसरी अर्जदार कंपनी आणि तिसऱ्या अर्जदार कंपनीचे असुरक्षित एनसीडी धारक आणि तिच्या अर्जदार कंपनीचे सुरक्षित आणि असुरक्षित धनकोंना कळविण्यात येते की:

- वरील सदर सभेची सूचनेसह इतर बाबींसह स्पष्टिकरणात्मक विवरणापत्र त्यांच्या नोंदणीकृत इमेल पत्त्यावर ३१ डिसेंबर, २०२४ रोजी अनुक्रमे दुसरी अर्जदार कंपनी आणि तिसऱ्या अर्जदार कंपनीच्या खात्याच्या पुस्तकात तनाव असलेल्या दुसऱ्या अर्जदार कंपनीचे सुरक्षित एनसीडी धारक, दुसरी अर्जदार कंपनी आणि तिसऱ्या अर्जदार कंपनीचे सुरक्षित एनसीडी धारक आणि तिच्या अर्जदार कंपनीचे सुरक्षित आणि असुरक्षित धनकोंच्या सभेचे अग्र्यस म्हणून श्री. एस. एन. अनंथासुब्रमणियन, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, (एफ क्र.एफ४२०६) किंवा ते नसल्यास श्री. राजेश खोली, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, एम क्र. एफ४०४८) यांची नियुक्ती केली आहे. वरील नमुद योजना जरी वरील सदर सभेत मंजूर करण्यात आली तरी ती त्यांनंतर समाननीय एनसीएलटीच्या मंजुरीच्या अधीन राहिल.
- एनसीएलटी आदेशाला अनुसरून दुसऱ्या अर्जदार कंपनीचे सुरक्षित एनसीडी धारक, दुसरी अर्जदार कंपनी आणि तिसऱ्या अर्जदार कंपनीचे असुरक्षित एनसीडी धारक आणि तिच्या अर्जदार कंपनीचे सुरक्षित आणि असुरक्षित धनकोंच्या सभेचे अग्र्यस म्हणून श्री. एस. एन. अनंथासुब्रमणियन, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, (एफ क्र.एफ४२०६) किंवा ते नसल्यास श्री. राजेश खोली, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, एम क्र. एफ४०४८) यांची नियुक्ती केली आहे. वरील नमुद योजना जरी वरील सदर सभेत मंजूर करण्यात आली तरी ती त्यांनंतर समाननीय एनसीएलटीच्या मंजुरीच्या अधीन राहिल.
- दुसरी अर्जदार कंपनीचे सुरक्षित एनसीडी धारक, दुसरी अर्जदार कंपनी आणि तिसऱ्या अर्जदार कंपनीचे असुरक्षित एनसीडी धारक आणि तिच्या अर्जदार कंपनीचे सुरक्षित आणि असुरक्षित धनकोंच्या सभेचे अग्र्यस म्हणून श्री. एस. एन. अनंथासुब्रमणियन, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, (एफ क्र.एफ४२०६) किंवा ते नसल्यास श्री. राजेश खोली, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, एम क्र. एफ४०४८) यांची नियुक्ती केली आहे. वरील नमुद योजना जरी वरील सदर सभेत मंजूर करण्यात आली तरी ती त्यांनंतर समाननीय एनसीएलटीच्या मंजुरीच्या अधीन राहिल.
- दुसरी अर्जदार कंपनी आणि तिसऱ्या अर्जदार कंपनीचे सुरक्षित एनसीडी धारक, दुसरी अर्जदार कंपनी आणि तिसऱ्या अर्जदार कंपनीचे असुरक्षित एनसीडी धारक आणि तिच्या अर्जदार कंपनीचे सुरक्षित आणि असुरक्षित धनकोंच्या सभेचे अग्र्यस म्हणून श्री. एस. एन. अनंथासुब्रमणियन, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, (एफ क्र.एफ४२०६) किंवा ते नसल्यास श्री. राजेश खोली, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, एम क्र. एफ४०४८) यांची नियुक्ती केली आहे. वरील नमुद योजना जरी वरील सदर सभेत मंजूर करण्यात आली तरी ती त्यांनंतर समाननीय एनसीएलटीच्या मंजुरीच्या अधीन राहिल.
- दुसरी अर्जदार कंपनी आणि तिसऱ्या अर्जदार कंपनीचे सुरक्षित एनसीडी धारक, दुसरी अर्जदार कंपनी आणि तिसऱ्या अर्जदार कंपनीचे असुरक्षित एनसीडी धारक आणि तिच्या अर्जदार कंपनीचे सुरक्षित आणि असुरक्षित धनकोंच्या सभेचे अग्र्यस म्हणून श्री. एस. एन. अनंथासुब्रमणियन, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, (एफ क्र.एफ४२०६) किंवा ते नसल्यास श्री. राजेश खोली, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, एम क्र. एफ४०४८) यांची नियुक्ती केली आहे. वरील नमुद योजना जरी वरील सदर सभेत मंजूर करण्यात आली तरी ती त्यांनंतर समाननीय एनसीएलटीच्या मंजुरीच्या अधीन राहिल.
- दुसरी अर्जदार कंपनी आणि तिसऱ्या अर्जदार कंपनीचे सुरक्षित एनसीडी धारक, दुसरी अर्जदार कंपनी आणि तिसऱ्या अर्जदार कंपनीचे असुरक्षित एनसीडी धारक आणि तिच्या अर्जदार कंपनीचे सुरक्षित आणि असुरक्षित धनकोंच्या सभेचे अग्र्यस म्हणून श्री. एस. एन. अनंथासुब्रमणियन, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, (एफ क्र.एफ४२०६) किंवा ते नसल्यास श्री. राजेश खोली, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, एम क्र. एफ४०४८) यांची नियुक्ती केली आहे. वरील नमुद योजना जरी वरील सदर सभेत मंजूर करण्यात आली तरी ती त्यांनंतर समाननीय एनसीएलटीच्या मंजुरीच्या अधीन राहिल.
- दुसरी अर्जदार कंपनी आणि तिसऱ्या अर्जदार कंपनीचे सुरक्षित एनसीडी धारक, दुसरी अर्जदार कंपनी आणि तिसऱ्या अर्जदार कंपनीचे असुरक्षित एनसीडी धारक आणि तिच्या अर्जदार कंपनीचे सुरक्षित आणि असुरक्षित धनकोंच्या सभेचे अग्र्यस म्हणून श्री. एस. एन. अनंथासुब्रमणियन, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, (एफ क्र.एफ४२०६) किंवा ते नसल्यास श्री. राजेश खोली, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, एम क्र. एफ४०४८) यांची नियुक्ती केली आहे. वरील नमुद योजना जरी वरील सदर सभेत मंजूर करण्यात आली तरी ती त्यांनंतर समाननीय एनसीएलटीच्या मंजुरीच्या अधीन राहिल.
- दुसरी अर्जदार कंपनी आणि तिसऱ्या अर्जदार कंपनीचे सुरक्षित एनसीडी धारक, दुसरी अर्जदार कंपनी आणि तिसऱ्या अर्जदार कंपनीचे असुरक्षित एनसीडी धारक आणि तिच्या अर्जदार कंपनीचे सुरक्षित आणि असुरक्षित धनकोंच्या सभेचे अग्र्यस म्हणून श्री. एस. एन. अनंथासुब्रमणियन, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, (एफ क्र.एफ४२०६) किंवा ते नसल्यास श्री. राजेश खोली, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, एम क्र. एफ४०४८) यांची नियुक्ती केली आहे. वरील नमुद योजना जरी वरील सदर सभेत मंजूर करण्यात आली तरी ती त्यांनंतर समाननीय एनसीएलटीच्या मंजुरीच्या अधीन राहिल.
- दुसरी अर्जदार कंपनी आणि तिसऱ्या अर्जदार कंपनीचे सुरक्षित एनसीडी धारक, दुसरी अर्जदार कंपनी आणि तिसऱ्या अर्जदार कंपनीचे असुरक्षित एनसीडी धारक आणि तिच्या अर्जदार कंपनीचे सुरक्षित आणि असुरक्षित धनकोंच्या सभेचे अग्र्यस म्हणून श्री. एस. एन. अनंथासुब्रमणियन, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, (एफ क्र.एफ४२०६) किंवा ते नसल्यास श्री. राजेश खोली, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, एम क्र. एफ४०४८) यांची नियुक्ती केली आहे. वरील नमुद योजना जरी वरील सदर सभेत मंजूर करण्यात आली तरी ती त्यांनंतर समाननीय एनसीएलटीच्या मंजुरीच्या अधीन राहिल.
- दुसरी अर्जदार कंपनी आणि तिसऱ्या अर्जदार कंपनीचे सुरक्षित एनसीडी धारक, दुसरी अर्जदार कंपनी आणि तिसऱ्या अर्जदार कंपनीचे असुरक्षित एनसीडी धारक आणि तिच्या अर्जदार कंपनीचे सुरक्षित आणि असुरक्षित धनकोंच्या सभेचे अग्र्यस म्हणून श्री. एस. एन. अनंथासुब्रमणियन, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, (एफ क्र.एफ४२०६) किंवा ते नसल्यास श्री. राजेश खोली, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, एम क्र. एफ४०४८) यांची नियुक्ती केली आहे. वरील नमुद योजना जरी वरील सदर सभेत मंजूर करण्यात आली तरी ती त्यांनंतर समाननीय एनसीएलटीच्या मंजुरीच्या अधीन राहिल.
- दुसरी अर्जदार कंपनी आणि तिसऱ्या अर्जदार कंपनीचे सुरक्षित एनसीडी धारक, दुसरी अर्जदार कंपनी आणि तिसऱ्या अर्जदार कंपनीचे असुरक्षित एनसीडी धारक आणि तिच्या अर्जदार कंपनीचे सुरक्षित आणि असुरक्षित धनकोंच्या सभेचे अग्र्यस म्हणून श्री. एस. एन. अनंथासुब्रमणियन, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, (एफ क्र.एफ४२०६) किंवा ते नसल्यास श्री. राजेश खोली, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, एम क्र. एफ४०४८) यांची नियुक्ती केली आहे. वरील नमुद योजना जरी वरील सदर सभेत मंजूर करण्यात आली तरी ती त्यांनंतर समाननीय एनसीएलटीच्या मंजुरीच्या अधीन राहिल.
- दुसरी अर्जदार कंपनी आणि तिसऱ्या अर्जदार कंपनीचे सुरक्षित एनसीडी धारक, दुसरी अर्जदार कंपनी आणि तिसऱ्या अर्जदार कंपनीचे असुरक्षित एनसीडी धारक आणि तिच्या अर्जदार कंपनीचे सुरक्षित आणि असुरक्षित धनकोंच्या सभेचे अग्र्यस म्हणून श्री. एस. एन. अनंथासुब्रमणियन, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, (एफ क्र.एफ४२०६) किंवा ते नसल्यास श्री. राजेश खोली, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, एम क्र. एफ४०४८) यांची नियुक्ती केली आहे. वरील नमुद योजना जरी वरील सदर सभेत मंजूर करण्यात आली तरी ती त्यांनंतर समाननीय एनसीएलटीच्या मंजुरीच्या अधीन राहिल.
- दुसरी अर्जदार कंपनी आणि तिसऱ्या अर्जदार कंपनीचे सुरक्षित एनसीडी धारक, दुसरी अर्जदार कंपनी आणि तिसऱ्या अर्जदार कंपनीचे असुरक्षित एनसीडी धारक आणि तिच्या अर्जदार कंपनीचे सुरक्षित आणि असुरक्षित धनकोंच्या सभेचे अग्र्यस म्हणून श्री. एस. एन. अनंथासुब्रमणियन, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, (एफ क्र.एफ४२०६) किंवा ते नसल्यास श्री. राजेश खोली, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, एम क्र. एफ४०४८) यांची नियुक्ती केली आहे. वरील नमुद योजना जरी वरील सदर सभेत मंजूर करण्यात आली तरी ती त्यांनंतर समाननीय एनसीएलटीच्या मंजुरीच्या अधीन राहिल.
- दुसरी अर्जदार कंपनी आणि तिसऱ्या अर्जदार कंपनीचे सुरक्षित एनसीडी धारक, दुसरी अर्जदार कंपनी आणि तिसऱ्या अर्जदार कंपनीचे असुरक्षित एनसीडी धारक आणि तिच्या अर्जदार कंपनीचे सुरक्षित आणि असुरक्षित धनकोंच्या सभेचे अग्र्यस म्हणून श्री. एस. एन. अनंथासुब्रमणियन, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, (एफ क्र.एफ४२०६) किंवा ते नसल्यास श्री. राजेश खोली, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, एम क्र. एफ४०४८) यांची नियुक्ती केली आहे. वरील नमुद योजना जरी वरील सदर सभेत मंजूर करण्यात आली तरी ती त्यांनंतर समाननीय एनसीएलटीच्या मंजुरीच्या अधीन राहिल.
- दुसरी अर्जदार कंपनी आणि तिसऱ्या अर्जदार कंपनीचे सुरक्षित एनसीडी धारक, दुसरी अर्जदार कंपनी आणि तिसऱ्या अर्जदार कंपनीचे असुरक्षित एनसीडी धारक आणि तिच्या अर्जदार कंपनीचे सुरक्षित आणि असुरक्षित धनकोंच्या सभेचे अग्र्यस म्हणून श्री. एस. एन. अनंथासुब्रमणियन, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, (एफ क्र.एफ४२०६) किंवा ते नसल्यास श्री. राजेश खोली, प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, एम क्र. एफ४०४८) यांची नियुक्ती केली आहे. वरील नमुद योजना जरी वरील सदर सभेत मंजूर करण्यात आली तरी ती त्यांनंतर समाननीय एनसीएलटीच्या मंजुरीच्या अधीन राहिल.

पुढे लॉगोनीची संवाचित कोणत्याही तांत्रिक अडचणीकरिता हेलपडेकचा तपशील खाली देण्यात आला आहे :

एनसीडीएल कडील डिमेंट माध्यमातील डिबेंचर धारक	ईमेल evoting@nsdl.com ०२२-४८८६ ७००० वर कॉल करावा.
सीडीएसएल कडील डिमेंट माध्यमातील डिबेंचर धारक	ईमेल helpdesk.evoting@cdslindia.com किंवा १८०० २०१९११वर कॉल करावा.
सुरक्षित आणि असुरक्षित धनको	ईमेल evoting@nsdl.com किंवा ०२२-४८८६ ७००० वर कॉल करावा.

सही/-
सुभ्रणी काक्रेडर
श्री. एस. एन. अनंथासुब्रमणियन
सभेसाठी नियुक्त अग्र्यस
दिनांक : ३ जुलै, २०२५

कर्ज वसुली न्यायाधिकरण क्र. २ मध्ये

एम्टीएनएल भवन, ३४ मजला, व्हॅड रोड, अपोलो बंदर, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई-४०० ००५

मूळ अर्ज क्र. ६३२ रान २०२३ परि. क्र. १२

समन्स

युनियन बँक ऑफ इंडिया रिस्ट्रुक्चर ... अर्जदार

मे. सार्इ इनास्टो टेक्नालॉजीज आणि इनर. ...प्रतिवादी

ज्याअधी, वरील नमुद ओ. ए. क्र. ६३२/२०२३ नामदर पीटाईस अधिकाती/प्रबंधकसमोर १९.०१.२०२३ रोजी सूचविले केला होत.

ज्याअधी, नामदर न्यायाधिकरणाने कृपावें होऊन क्र. ३९/१३,९३२/३९/- (सुप्रेम एकोसाधरीत सारा नेरा हजारा सोबत एक्सीटीव आणि एक्सीटिव क्र. ०९/२०२४ (एकत्रित सन्सुल्ट क्र. "एमसीएम सर्व्हेल्स") च्या अनुपालनात व्हिडिओ कॉन्फरन्स ("व्हीसी")/अदर ऑडिओ व्हिड्युअल मिन्स ("ओव्हेल्यीएम") मार्फत मोलावण्यात येईल.

ज्याअधी समन्सच्या सेवेवर सामान्य पध्दतीने परिणाम होऊ शकत नाही आणि या माननीय न्यायाधिकरणाने वरती सेवेसाठी अर्ज करण्यास परवानगी दिली आहे.

१) ज्याअधी वरील न्यायाध्या अर्जदराने या न्यायाधिकरणसमोर चालू आणि पुरविले जाय, सर्व आणि त्यात नमुद केलेल्या इतर स्वलतीसह कमेच्या वसुलीसाठी वर उल्लेख केलेला अर्ज दाखल करावे आहे.

२) मूळ अर्जाच्या अनु. क्र. ३ (ए) अंतर्गत अर्जदरानी विनिर्दिष्ट केलेल्या मिळकती/आणि मत्तयांविरुद्ध अन्य मिळकती आणि मत्तयां बरोबर तपशील जाहीर करावे;

३) मिळकतीच्या जमनीसाठीच्या अर्जांविरुद्ध सुनावणी आणि निकाल प्रलंबित असल्याने मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ (ए)अंतर्गत जाहीर केलेल्या अशा अन्य मत्तया आणि मिळकतीच्या आणि तारण मत्तयां व्यवहार करण्यास किंवा त्या निकाली काढण्यास तुरुहाला मज्जाव करण्यात आला आहे.

४) तुम्ही न्यायाधिकरणची पूर्वं परवानगी घेतल्याखेरीज ज्यावर तारण हितसंबंध बनवले आहेत त्या कोणत्याही मत्तयांची आणि/किंवा मूळ अर्जाच्या अनु. क्रमांक ३ए अंतर्गत जाहीर किंवा विनिर्दिष्ट केलेल्या अन्य मत्तया आणि मिळकतीचे त्यांच्या व्यवसायाच्या सामान्य कामकाजाव्यतिरिक्त विक्री, भाडेपट्टा किंवा अन्य प्रकारे हस्तांतरण करणार नाहीत.

५) व्यवसायाच्या विनियम कामकाजाच्या ओघात तारण मत्तया किंवा अन्य मत्तया व मिळकती यांच्या विक्रीतुन रोखड झालेल्या विक्री कमेच्या हितोबत देण्यास तुम्ही बांधील असाल व अशी विक्री कमेच्या अशा मत्तयांवर तारण हितसंबंध धारण करणाऱ्या बँक किंवा वित्तीय संस्थेकडे उकलल्या खात्यामध्ये जमा होऊन राहिले.

६) मूळ अर्जाच्या अनु. क्र. ११.०० वा. सेधी विवेदान सार करून त्याची एक प्रत अर्जदरानी सादर करण्याची आणि झीआरटी-११ समोर हजर राहण्याचे देखील निर्देश देण्यात येत आहेत, कसूर केल्यास, तुम्हाला गैरव्यवहारी अर्जावर सुनावणी होऊन निकाल दिले जाईल.

०७.०५.२०२५ रोजी माझ्या हजेरी/हजेरीने आणि न्यायाधिकरणच्या शिक्कासह दिले.



सही/-
प्रबंधक
डीआरटी-१ मुंबई

सर्व प्रतिवादींचे नाव आणि पत्ता

१. मे. सार्इ इनास्टो टेक्नालॉजीज
पत्

PANVEL MUNICIPAL CORPORATION
TENDER NOTICE
Tender No :- PMC/CE/PMAY/52/2025-26
CITY ENGINEER'S OFFICE (PMAY DEPARTMENT)

INVITATION OF TENDER FOR THE WORKS OF "Mixed Use Development under PMAY with Rehabilitation Of Slum Dwellers Of Plot No. 307A At Panvel, Shivajinagar, Dist. Raigad, Maharashtra-410206"

Offers by way of e-tendering (Lump Sum PPP form) are invited by the Commissioner, Panvel Municipal Corporation from contractors in e-tendering system for following works.

Name of work	Amount of E.M.D. (Rs.)	Time limit in Calendar months	Cost of Tender Document (Rs.)
Mixed Use Development under PMAY with Rehabilitation Of Slum Dwellers Of Plot No. 307A At Panvel, Shivajinagar, Dist. Raigad, Maharashtra-410206	Rs. 12,50,000/-	36 Months (Including Monsoon)	Rs. 5,000/- + 18% GST Total Rs. 5900/- (Non refundable)

The details of above works, such as Security Deposit, Earnest Money Deposit, Terms & Conditions of the Tender are available on website www.mahatenders.gov.in Tenders for these works are to be submitted by e-tendering system. Bidders can avail the e-tender document from 04/07/2025 from 5.00 P.M. to 24/07/2025 up to 5.00PM. Bidders should submit their offer by way of e-tendering system only. The last date of Submission by way of e-tendering will be 25/07/2025 up to 3.00 PM. Commissioner, Panvel Municipal Corporation reserves the right to accept or reject any or all tender without giving any reason thereof.

Sd/-
Additional Commissioner-I
Panvel Municipal Corporation,
Panvel-410206

ICICI Bank
PUBLIC NOTICE-TENDER CUM E-AUCTION FOR SALE OF SECURED ASSET
[See proviso to Rule 8(6)]
Notice for sale of immovable asset(s)

E-Auction Sale Notice for the sale of immovable asset(s) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with proviso to Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

This notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable property mortgaged/ charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of ICICI Bank Limited will be sold on 'As is where is', 'As is what is' and 'Whatever there is' as per the brief particulars given hereunder;

Sr. No.	Name of Borrower(s)/ Co-Borrowers/ Guarantors/ Loan Account No.	Details of the Secured asset(s) with known encumbrances, if any	Amount Outstanding	Reserve Price / Earnest Money Deposit	Date and Time of Property Inspection	Date & Time of E-Auction
1.	Mr. Murl Sanjeeva Shetty (Borrower) Mrs. Kavitha Murl Shetty (Co-Borrower) Lan No. LBMUM00002914956 LBMUM00006067169	Flat No. 605, 6th Floor, H Wing, "Brooklyn Park", "Ekta Parkville", Narang Bypass Road, Opp Global City, Survey No. 14, Village Dongare (Chikhaldongare), Near Agrwal Solitaret, Virar West, Tal- Vasai, Thane- 401303., Admeasuring An Area of Admeasuring About 53.27 Sq Mtrs Carpet Area Along With Exclusive But Limited Right To Use 6.86 Sq Mtrs of Usable Carpet	Rs. 27,19,342/- As on April 19, 2025	Rs. 28,00,000/-	July 09, 2025 From 11:00 AM To 02:00 PM	July 23, 2025 From 11:00 AM Onward

The online auction will be conducted on the website (URL Link-<https://disposalhub.com>), of our auction agency M/s Xen Solutions Private Limited. The Mortgages/ Notices are given a last chance to pay the total dues with further interest by July 22, 2025 before 05:00 PM else the secured asset(s) will be sold as per schedule. The prospective bidder(s) must submit the Earnest Money Deposit (EMD) Demand Draft (DD) (Refer Column E) at ICICI Bank Limited, Level 3-5, 74 Techno Park, Opp SEEPZ Gate No. 02, Marol MIDC, Andheri East, Mumbai-400 093 on or before July 22, 2025 before 04:00 PM Thereafter, they have to submit their offer through the website mentioned above on or before July 22, 2025 before 05:00 PM along with the scanned image of the Bank acknowledged DD towards proof of payment of EMD. In case the prospective bidder(s) is/ are unable to submit his/ her/ their offer through the website, then the signed copy of tender documents may be submitted at ICICI Bank Limited, Level 3-5, 74 Techno Park, Opp SEEPZ Gate No. 02, Marol MIDC, Andheri East, Mumbai-400 093 on or before July 22, 2025 before 05:00 PM. Earnest Money Deposit DD/PO should be from a Nationalised/ Scheduled Bank in favour of 'ICICI Bank Limited' payable at Mumbai.

For any further clarifications in terms of inspection, Terms and Conditions of the E-Auction or submission of tenders, contact ICICI Bank Employee Help No. 8104548031/9168688529/9833699013. Please note that Marketing agencies 1. Value Trust Capital Services Private Limited, 2. Augco Assets Management Private Limited, 3. Matek Net Pvt. Ltd., 4. Finwin Estate Deal Technologies Pvt. Ltd., 5. Girsarsoft Pvt. Ltd., 6. Hecto Prop Tech Pvt. Ltd., 7. Arca Emart Pvt. Ltd., 8. Novel Asset Service Pvt. Ltd., 9. Nobroker Technologies Solutions Pvt. Ltd. have also been engaged for facilitating the sale of this property. The Authorised Officer reserves the right to reject any or all the bids without furnishing any further reasons. For detailed Terms and Conditions of the sale, please visit www.icicibank.com/n4p4s

Date : July 04, 2025
 Place: Mumbai
 Authorised Officer
 ICICI Bank Limited

JANA SMALL FINANCE BANK
Registered Office: The Fairway, Ground & First Floor, Survey No.10/1, 11/2 & 12/2B, Off Domlur, Koramangla Inner Ring Road, Next to EGL Business Park, Challaghatta, Bangalore-560071. Regional Branch Office: Modi Plaza, Office No.704/705, Mukund Nagar, Swargate, Opp. Laxminarayan Cinema Hall, Pune-411037.

DEMAND NOTICE UNDER SECTION 13(2) OF SARFAESI ACT, 2002.

Whereas you the below mentioned Borrowers, Co-Borrowers, Guarantors and Mortgages have availed loans from Jana Small Finance Bank Limited, by mortgaging your immovable properties. Consequently to default committed by you all, your loan account has been classified as **Non-performing Asset**, whereas **Jana Small Finance Bank Limited** being a secured creditor under the Act, and in exercise of the powers conferred under section 13(2) of the said Act read with rule 2 of Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand notice calling upon the Borrowers/Co-Borrowers/Guarantors/Mortgages as mentioned in column NO.2 to repay the amount mentioned in the notices with future interest thereon within 60 days from the date of notice, but the notices could not be served on some of them for various reasons.

Sr. No.	Name of Borrower/ Co-Borrower/ Guarantor/ Mortgage	Loan Account No. & Loan Amount	Details of the Security to be enforced	Date of NPA & Demand Notice date	Amount Due on Rs/ as on
1	1) Manik Raghunath Bajugade (Borrower), 2) Sushama Manik Bajugade (Co-Borrower)	Loan Account No. 51880440000038 Loan Amount: Rs.5,00,000/-	Mortgaged Immovable Property: Schedule Property: All that piece and parcel of the Immovable Property being and situate at Grampanchayat Milkhi No.153/2, Total Construction Area 900.00 Sq.ft. i.e. 83.64 Sq.mtrs., Mauje Babamachi, Tal. Karad, Dist. Satara-415105. Boundaries on or towards: Towards East by: Small Lane & Property of Mr. Laxman Bapurao Patil, Towards West by: Concrete Road, Towards South by: Farm Lane, Towards North by: Property of Mr. Raghunath Kashinath Bajugade.	Date of NPA: 01.06.2025 Demand Notice Date: 03.07.2025	Rs.4,84,929.03 (Rupees Four Lakhs Eighty Four Thousand Nine Hundred Twenty Nine and Three Paise Only) as of 02.07.2025

Notice is therefore given to the Borrower/ Co-Borrower/ Guarantor & Mortgage as mentioned in Column No.2, calling upon them to make payment of the aggregate amount as shown in column No.6, against all the respective Borrower/ Co-Borrower within 60 days of Publication of this notice as the said amount is found payable in relation to the respective loan account as on the date shown in Column No.6. It is made clear that if the aggregate amount together with future interest and other amounts which may become payable till the date of payment, is not paid, **Jana Small Finance Bank Limited** shall be constrained to take appropriate action for enforcement of security interest upon properties as described in Column No.4. Please note that this publication is made without prejudice to such rights and remedies as are available to **Jana Small Finance Bank Limited** against the Borrower(s)/ Co-Borrower(s)/ Guarantors/ Mortgages of the said financials under the law, you are further requested to note that as per section 13(13) of the said act, you are restrained/ prohibited from disposing of or dealing with the above security or transferring by way of sale, lease or otherwise of the secured asset without prior consent of Secured Creditor.

Date: 04.07.2025, Place: Satara Maharashtra
 Sd/- Authorised Officer, For Jana Small Finance Bank Limited

POSESSION NOTICE
HDFC BANK
HDFC BANK LIMITED
 Branch: HDFC Spenta - RPM Dept, 2nd Floor, Next to HDFC Bank House, Mathuradas Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai - 400 013. Tel: 022-66113020.
 Regd. Office: HDFC Bank Ltd., HDFC Bank House, Senapati Bapat Marg, Lower Parel (West), Mumbai 400013.
 CIN: L65920MH1994PLC080618 Website: www.hdfcbank.com

Whereas the Authorised Officer of **HDFC Bank Limited** (erstwhile HDFC Limited having amalgamated with HDFC Bank Limited by virtue of a Scheme of Amalgamation approved by Hon'ble NCLT-Mumbai vide order dated 17th March 2023) (**HDFC**), under the Securitisation And Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("said Act") and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notices under Section 13 (2) of the said Act, calling upon the following borrower(s) / Legal Heir(s) and Legal Representative(s) to pay the amounts mentioned against their respective names together with interest thereon at the applicable rates as mentioned in the said notices, within 60 days from the date of the said Notice(s), incidental expenses, costs, charges etc till the date of payment and / or realisation.

Sr. No.	Name of Borrower (s) / Legal Heir(s) and Legal Representative(s)	Outstanding Dues	Date of Demand Notice	Date & Type of Possession	Description of Immovable Property (ies) / Secured Asset (s)
1	MR WAGHMARE SHAILESH MARUTI & MRS SHANTABAI MARUTI WAGHMARE	Rs. 20,90,873/- as of 31-MAR-2024*	06-MAY-2024	30-JUN-2025 (PHYSICAL POSSESSION)	FLAT-212, FLOOR-2, BUILDING-1, WING-B, SAMBHAV TOWER CHSL, S No 14/1,17/3,4,5, SECTOR 3, PADMAVATI NAGAR, BOLINJI VILLAGE, VIRAR WEST - 401303
2	MR MHAISDUNE VILAS VITHAL	Rs. 61,13,594/- as of 30-JUN-2023*	08-AUG-2023	02-JUL-2025 (PHYSICAL POSSESSION)	FLAT-203, FLOOR-20, PROJECT A, SECTOR 4 (IMMENZA) WING C, S NO 89/6P, 89/8P, 90/3A, AP17B,7C, 8,9,13PT,14PT,15PT,16PT,19PT, BAYER COMPOUND, KOLSHET ROAD, THANE (W) - 400603

*with further interest, cost and charges as applicable from time to time, till payment and / or realization.

However, since the borrower(s) / Legal Heir(s) and Legal Representative(s) mentioned hereinabove have failed to repay the amounts due, notice is hereby given to the borrower(s) / Legal Heir(s) and Legal Representative(s) mentioned hereinabove in particular and to the public in general that the Authorised Officer(s) of HDFC has taken possession of the immovable property (ies) / secured asset(s) described herein above in exercise of powers conferred on him/her under Section 13 (4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on the dates mentioned above. The borrower(s) / Legal Heir(s) and Legal Representative(s) mentioned hereinabove in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the aforesaid Immovable Property(ies) / Secured Asset(s) and any dealings with the said Immovable Property (ies) / Secured Asset(s) will be subject to the mortgage of HDFC.

Borrower(s) / Legal Heir(s) / Legal Representative(s) attention is/are invited to the provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the secured asset(s).

Copies of the Panchnama drawn and Inventory made are available with the undersigned, and the said Borrower(s) / Legal Heir(s) / Legal Representative(s) is / are requested to collect the respective copy from the undersigned on any working day during normal office hours

Place: MUMBAI
 Date: 02 JUL 2025
 For HDFC Bank Ltd.
 Sd/-
 Authorized Officer

बैंक ऑफ इंडिया BOI
Bank of India
Relationships Beyond Banking
 BANK OF INDIA GRANT ROAD BRANCH,
 Alankar Bldg., Balaram Street, Grant Road (East), Mumbai-400 007.
 Tel: 9019397681, Fax : 23099322.
 Email : GrantRoad.MumbaiSouth@bankofindia.co.in

POSESSION NOTICE

WHEREAS The undersigned being the Authorized Officer of Bank of India under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred upon me under section 13(12) read with Rule 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 03.10.2018 upon the Borrower Shri. Balkrishna Maruti Mhatre & Smt. Maya Balkrishna Mhatre to repay the amount mentioned in the notice being Rs. 30,70,114.10 (Rupees Thirty lakhs seventy thousand one hundred fourteen and ten paise only) plus interest thereon within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on me under Section 13(4) of the said Act read with Rule 9 of the said rules this 20th June, 2025. The borrowers in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Bank of India, GRANT ROAD Branch for an amount of Rs. 30,70,114.10 (Rupees Thirty lakhs seventy thousand one hundred fourteen and ten paise only) and further interest thereon.

Description of Property
All that part and parcel of Flat No. 401, 4th floor, Plot no. B-11, Village Karave, Sector 29, G.S.E. Agrioli, CBD Belapur, Navi Mumbai - 400614, Dist : Thane owned by Shri. Balkrishna Maruti Mhatre & Smt. Maya Balkrishna Mhatre.

Date : 20/06/2025.
 Place : CBD Belapur, Dist : Thane.
 Sd/-
 (Amit Kumar)
 Authorised Officer

उपविभागीय अधिकारी, मुंबई पश्चिम उपनगर यांचे कार्यालय
 प्रशास्त्रीय इमारत, ९ वा नजला, शास्त्रीय वसाहत, बांद्रा (पू), मुंबई ४०००१९.
 दूरध्वनीक. ०२२-२६५१०९३६ Email ID-sdomsdest@gmail.com
 क्र. आरडीएस/सॉिकर्म/एसआर-१७/२०२५

सुनावणीची नोटीस
 श्री. महेंद्र राज ठाकरू श्री भावदेवी शिंदेकर, श्री भावदेवी शिंदेकर, लक्ष्मण म्हात्रे मार्ग, कोटयाडा, व्हिडर (पू), मुंबई-४०००६८
 दिवच्छ श्रीम. प्रमू बुंद शिवलिंग उर्फ पौल बुंद शिवलिंग गोविंद उमृति शिवलिंग, २ रा माळा, ऑफिस क्र. १०, ८३/ब, डॉ. ए.बी.मार्ग, वरळी नका, मुंबई-१८
विषय :- नारायण जमीन महसुल अधिलेखन, १९६६ चे कलम २४७ अन्वये दाखल अपिल. अपिलाची याची मोजे एकरार, ता. बोरीवली येथील स.क्र. १२०/११/१७, स.क्र. १२०/३ व स.क्र. १२०/५, स.क्र. १२०/६/१ अ या भिक्कती संदर्भात फेरफार क्र. ४०८५ दिवच्छ या न्यायालयात अपील सादर केले आहे. त्या सोबत विलंब माफीना अर्ज सादर केला आहे. सदर अर्जावर अपिलामध्ये दि. १५/०७/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता उपरोक्त नमुद पत्रावरील कार्यालयात सुनावणी निश्चित केलेली आहे. सदर प्रकृती आपण स्वतः किंवा प्राधिकृत विधी व्यवसायीमार्फत आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित राहावे. वरील नाराखेस आपण हजर न राहिल्यास किंवा आपणा मार्फत लेखी अथवा तोंडी जबाबा घ्यावी/सुनावणी सादर न केल्यास आपणास काहीही सोपवण्याचे नाही, असे गृहीत धरून कागदपत्रांच्या गुणवत्तेनुसार अपिला मध्ये आदेश पारित करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

दिनांक :- वाढे (पूर्व)
 दिनांक :- २०/०६/२०२५
 (डॉ. भाग्यते गवंडे)
 उपविभागीय अधिकारी
 मुंबई पश्चिम उपनगर

उपविभागीय अधिकारी, मुंबई पश्चिम उपनगर यांचे कार्यालय
 प्रशास्त्रीय इमारत, ९ वा नजला, शास्त्रीय वसाहत, बांद्रा (पू), मुंबई ४०००१९.
 दूरध्वनीक. ०२२-२६५१०९३६ Email ID-sdomsdest@gmail.com
 क्र. आरडीएस/सॉिकर्म/एसआर-०६/२०२५

सुनावणीची नोटीस
 १) श्रीम. लीलावती झारकरमा पाटील १६३, रेल्स फाउंड रोड, श्री. गावदेवी नारायणवळ, कुर्द, नावगाव (पूर्व), तार. व जि.ठाणे ४०११०८.
 दिवच्छ १) श्री. रमेश नारायण खोदानी २) डॉ. तन्जा नारायण खोदानी ३) श्री. नवज नारायण खोदानी ४) श्री. जवाहर नारायण खोदानी (मजत) ५) श्रीम. गीता जवाहर खोदानी ६) मीनाली जवाहर खोदानी सर्व राणपत्र तेजकुवत पार्क, भोज-टरेस, रुम न. ११, माटुंगा, मुंबई-१९.
विषय :- नारायण जमीन महसुल अधिलेखन, १९६६ चे कलम २४७ अन्वये दाखल अपिल. अपिलाची याची मोजे एकरार, ता. बोरीवली येथील स.क्र. १३८/२ या भिक्कती संदर्भात फेरफार क्र. २८१७ व फेरफार क्र. ५२१७ दिवच्छ या न्यायालयात अपील सादर केले आहे. त्या सोबत विलंब माफीना अर्ज सादर केला आहे. सदर अर्जावर अपिलामध्ये दि. १५/०७/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता उपरोक्त नमुद पत्रावरील कार्यालयात सुनावणी निश्चित केलेली आहे. सदर प्रकृती आपण स्वतः किंवा प्राधिकृत विधी व्यवसायीमार्फत आवश्यक त्या कागदपत्रांसह उपस्थित राहावे. वरील नाराखेस आपण हजर न राहिल्यास किंवा आपणा मार्फत लेखी अथवा तोंडी जबाबा घ्यावी/सुनावणी सादर न केल्यास आपणास काहीही सोपवण्याचे नाही, असे गृहीत धरून कागदपत्रांच्या गुणवत्तेनुसार अपिला मध्ये आदेश पारित करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

दिनांक :- वाढे (पूर्व)
 दिनांक :- २०/०६/२०२५
 (डॉ. भाग्यते गवंडे)
 उपविभागीय अधिकारी
 मुंबई पश्चिम उपनगर

PUBLIC NOTICE
 National Education & Information Films Ltd. having its registered office at 67, Maker Chambers III, Nariman Point, Mumbai - 400 021 - Applicant Company.
 Notice is hereby given to the General Public that the Company is intending to make an application to Maker Chambers III Premises Cooperative Society Ltd. for issue of Duplicate Share Certificate in lieu of Share Certificate No.: 32 dated 9th November, 1987 in respect of Office No.: 67 at Maker Chambers III issued in favour of National Education & Information Films Ltd. that has been lost / misplaced. If any person has any objection in respect of the above may write to the Maker Chambers III Premises Cooperative Society Ltd., 16th Floor, Maker Chambers III, 223, Nariman Point, Mumbai - 400 021 stating the nature of his / her interest and grounds of opposition within 15 days hereof.
 For National Education & Information Films Ltd.
 Shivendu Aggarwal
 Director (DIN: 00239321)

PNB Housing
REGD. OFFICE:- 9th Floor, Antriksh Bhawan, 22, K.S. Marg, New Delhi-110001, PH: 011-23357171, 23357172, 23705414. Website: www.pnbhousing.com
BRANCH ADDRESS: Office No. 2 & 3, Ground Floor, Baba House, Plot No. 86, B.L. Bajaj Road, Near WEH Metro Station, Andheri (East), Mumbai - 400083

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY)

Whereas the undersigned being the Authorised Officer of the PNB Housing Finance Ltd. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued demand notice(s) on the date mentioned against each account calling upon the respective borrower(s) to repay the amount as mentioned against each account within 60 days from the date of notice(s) / date of receipt of the said notice(s).

The borrower(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower(s) and the public in general that the undersigned has taken possession of the property/ies described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on the dates mentioned against each account.

The borrower(s) in particular and the public in general is/are hereby cautioned not to deal with the property/ies and any dealing with the property/ies will be subject to the charge of PNB Housing Finance Ltd. for the amount and interest thereon as per the demand notice(s) issued. The borrower(s) attention is invited to provisions of sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Loan Account No.	Name of the Borrower/Co-Borrower/Guarantor	Demand Notice Date	Amount Outstanding	Date of Possession Taken	Description Of The Property Mortgaged
HOU/MUM/0118/477405 HOU/MUM/0817/419757 B.O.: Mumbai	Rakesh Tripathi Tripathi	14-08-2023	Rs. 87,77,048.79/- (Rupees Eighty Seven Lakhs Seventy Seven Thousand Forty Eight And Seventy Nine Paise Only) as on 14-08-2023	28.06.2025 (Physical)	Wing A, 5, 503, Ahuja 02, Cts No. 475 (PT), At Swadeshi Mills Compound, Opposite Armeey Apartment, Churnashanti-Sion, Mumbai-400022.

PLACE:- MUMBAI, DATE:- 03-07-2025 AUTHORIZED OFFICER, PNB HOUSING FINANCE LTD.

Phoenix ARC
REGISTERED OFFICE: 3rd Floor | Wallace Towers (earlier known as Shiv Building) | 139/140/B/A | Crossing of Sahar Road and Western Express Highway | Vile Parle (E), Mumbai - 400 057

POSSESSION NOTICE

Whereas, the Authorized Officer of Phoenix Arc Private Limited (acting as trustee of Phoenix Trust FY21-14) (Phoenix) under the securitization and reconstruction of financial assets and enforcement of security interest act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13(2) read with rule 3 of the security interest (enforcement) rules, 2002 issued demand notices to the borrowers, co-borrowers, guarantors as mentioned hereunder, calling upon the respective borrowers, co-borrowers, guarantors to repay the amount mentioned in the said notices within 60 (sixty) days from the date of receipt of the same. The said borrowers, co-borrowers, guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the borrowers, co-borrowers, guarantors and public in general that the authorized officer of the company has taken possession of the property described hereunder in exercise of powers conferred on him under section 13(4) of the said act r/w rule 8 of the said rules on the dates mentioned along with. The borrowers, co-borrowers, guarantors in particular and public in general are hereby cautioned not to deal with the properties and any dealings with the properties will be subject to the charge of Phoenix for the amount specified therein with future interest, costs and charges from the respective dates.

Details of the borrowers, co-borrowers, guarantors, properties mortgaged, name of the trust, outstanding dues, demand notices sent under section 13(2) and amounts claimed there under are given as under:-

Sr. No.	Name and Address of the borrower, Co-Borrower, Loan account No., Loan amount	Details of the securities	1. Demand notice date 2. Date of Symbolic/Physical Possession 3. Amount due in Rs.
1.	Vilas Bhaskar Gunjal (S/D/W of Bhaskar Gunjal) Santi Apartment Room No/ 205 2Nd Floor / 7 Manor Palghar Thane Thane Maharashtra (India)-401404 Vandana Vilas Gunjal (S/D/W of Vilas Gunjal) Santi Apartment Room No/ 205 2Nd Floor / 7 Manor Palghar Thane Thane Maharashtra (India)-401404 Loan account Number: LXBOI00316-170044073 & Loan amount Sanctioned: Rs. 5,86,296/- (Rupees Five Lakh Eighty Six Thousand Two Hundred & Ninety Six Only)	All That Piece And Parcel Of Mortgaged Property Of Flat No 102 1St Floor Manor City Center Opp Manor St Stand Near Police Station Vill Manor Tal Dist Palghar 401404 Thane Maharashtra	1) Demand Notice Date 20-11-2018 2) Date of Physical Possession- 01-07-2025 3) Amount due in Rs. 2,85,064 (Rupees Two Lac Eighty Five Thousand Sixty Four Only) Due And Payable As Of 16-11-2018 With Applicable Interest From 17-11-2018 Until Payment In Full.

PLACE: MUMBAI
 DATE: 04.07.2025 FOR PHOENIX ARC PRIVATE LIMITED, (TRUSTEE OF PHOENIX TRUST FY21-14)

यूनियन बैंक ऑफ इंडिया Union Bank of India
 भारत सरकार का उपक्रम A Government of India Undertaking

Central Office: Union Bank Bhavan, 239, Vidhan Bhavan Marg, Nariman Point, Mumbai - 400021
 Website: www.unionbankofindia.co.in Email: investorservices@unionbankofindia.com

NOTICE OF 23rd ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VC/OAVM AND INTIMATION OF CUT-OFF DATE

Dear Shareholder,

NOTICE is hereby given that the 23rd (Twenty Third) Annual General Meeting ("AGM") of the Shareholders of Union Bank of India ("Bank") will be held on **Friday, August 01, 2025 at 11.00 am (IST)** at Central Office, Union Bank of India, Mumbai (the deemed venue of the Meeting) through Video Conferencing (VC) or Other Audio Visual Means (OAVM) facility.

Pursuant to General Circular No. 09/2024 dated 19th September 2024 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and Circular No. SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2024/133 dated 3rd October 2024 issued by the Securities and Exchange Board of India ("SEBI Circulars") and in compliance with the provisions of the Act and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations"), Communication No. F. No. 747/2020-BOA dated 10th July 2020 of Ministry of Finance, Government of India, the AGM of the Bank is being conducted through VC/OAVM facility, which does not require physical presence of members at a common venue. Accordingly, in compliance with the applicable provisions of the Regulations, 2015 and the above guidelines, the AGM of the Bank will be held through VC/OAVM.

The Shareholders are further informed that:

- The Notice of the AGM and the Annual Report including the financial statements for the year ended on March 31, 2025 will be sent only by email to all those shareholders, whose email addresses are registered with the Bank or with their respective Depository Participants (DP), in accordance with MCA Circulars and SEBI Circulars. Shareholders can join and participate in the AGM through VC/OAVM facility only. Shareholders participating through the VC/OAVM facility shall be counted for the purpose of reckoning the quorum.
- The instructions for joining the AGM and the manner for participation in the remote e-voting or casting vote through the e-voting system during the AGM will be provided in the detailed Notice of the AGM.
- The Annual Report along with Notice of AGM will also be hosted on the website of the Bank i.e. www.unionbankofindia.co.in and the website of BSE www.bseindia.com and NSE www.nseindia.com.
- In case you have not registered your email address and / or not updated your bank account number for receipt of dividend with the Bank or Depository Participant, please follow below instructions to register your email ID / bank account:

Physical Shareholding

Prescribed Form ISR-1 pursuant to SEBI Circular No. SEBI/HO/ M/RS/ M/RS/ RTAMB/P/CIR/2021/655 dated November 3, 2021 at the following address:
 KFin Technologies Limited
 Unit: Union Bank of India
 Selenium Tower B, Plot 31 & 32
 Financial District, Nanakramguda
 Hyderabad - 500032
 Email: einward.ris@kfinetech.com
 Toll free: 1800 309 4001
 Website: www.kfintech.com
 You may also send scanned copy of the request letter to einward.ris@kfinetech.com
 The said form is available on the website of the Bank at www.unionbankofindia.co.in/english/important-announcement-to-physical-shareholders.aspx

Demat Holding

Please contact your Depository Participant (DP) with whom you are maintaining the demat account and register your email address as per the process advised by your DP.

- The detailed process of participating in the AGM through VC / OAVM is given in the Notice of the AGM.
- The bank shall dispatch the dividend warrants (if any) in due course to those shareholders who have not registered / updated their bank account mandate.
- Payment of Dividend is subject to applicable TDS (if any) as per Income Tax Act, 1961 (The Act) as amended. Deduction of TDS, if any, would depend on the residential status of the shareholders and the necessary documents submitted and accepted by the Bank in accordance with the applicable provisions of the Act.
- The Bank is obligated to deduct TDS based on the records available with RTA and no request will be entertained for revision of TDS return thereafter.
- Shareholders are therefore requested to furnish the necessary documents to our Registrar and Share Transfer Agent, M/s KFin Technologies Ltd at <https://ris.kfintech.com/form15>
- Bank has fixed Friday, 25th July 2025 as the Cut-off date for E-Voting and for determining entitlement of members for dividend of FY 2024-25, if declared at the AGM.

By order of the Board of Directors
FOR UNION BANK OF INDIA
 Sd/-
Mangesh Mandrekar
 Company Secretary

Place: Mumbai
 Date: 02.07.2025

Aadhar Housing Finance Ltd.
Corporate Office: Unit No.802, Natraj Rustomjee, Western Express Highway and M.V.Road, Andheri (East), Mumbai-400069
Virar East Branch: 405 To 408, 4th Floor, Pushp Plaza Commercial Centre, Manvel Pada Road, Opp. Virar Railway Station, Virar - East, Palghar - 401305 (Maharashtra).
Mira Road Branch: 1st Flr, Shop No.1,2,3,4-Shiv Prasad, Indralok Phase-3, Opp Balasahab Thackray Garden, Bhynder East, Thane-401105, (M.H.)
Authorised Officer : Atul Sadhuram Dalvi, Mob.: 9326351043